

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111 www.asianpaints.com

APL/SEC/30/2023-24/184

29th August, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, 25<sup>th</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001, Scrip Code: 500820 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir/Madam,

## Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of notice given to shareholders regarding proposed transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund published in the following newspapers on 29<sup>th</sup> August, 2023:

- All India Edition of Business Standard in english;
- ii. Mumbai Edition of The Free Press Journal in english;
- iii. Mumbai Edition of Navshakti in marathi; and
- iv. Maharashtra Edition of Punyanagri in marathi.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED** 

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

Encl.: As above





#### WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

CIN: L35100MH1982PLC264042 Reg. Off.: Office No. 4604, 46th Floor. Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park, Dadar (West) Nr. R.G. Gadkari Chowk, Mumbai, Maharashtra - 400028, India.

Corp. Off.: Survey 26/2, Opposite Pooja Farm Sayajipura,
Ajwa Road, Vadodara -390019, India | Ph: +91 9727755083 / 6358999127
E-mail: compliance@wardwizard.in; Website: www.wardwizard.in

NOTICE
INFORMATION REGARDING POSTPONEMENT OF 41ST ANNUAL GENERAL MEETING OF THE WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED ("THE COMPANY") AND FINAL DIVIDENCE

embers of the Company may note that postponement of 41st Annual General Meeting AGM") will be convened on Tuesday, 26th September, 2023 at 01:00 P.M. through VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") ir compliance with applicable provisions of The Companies Act, 2013 ("the Act") and Rules framed thereunder. The SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements; Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and in accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 22/2020 dated 15th June, 2020, MCA Circular No 3/2020 dated 28th September, 2020, MCA Circular No. 39/2020 dated 30th Decembe 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 and No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("**McA**"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023; without the physica resence of the Members at the common venue. Members will be able to attend the AGN hrough VC/ OAVM at https://www.evoting.nsdl.com.

In compliance with the above circulars, electronic copies of the **Notice of the 41st AGN** and Annual Report 2022-2023 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding Shares n dematerialized mode and whose email ids are not registered are requested to register heir email addresses and mobile numbers with their relevant depositories through thei

The Notice of the 41st AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website at www.wardwizard,in BSE Limited website at www.bseindia.com and on the website of National Stock Depository Limited (NSDL), an Agency appointed for conducting Remote e-voting, e-voting during the process of AGM and VC at ww.evoting.nsdl.com.

www.evoting.nsdi.com.

Members can attend and participate in the AGM of the Company through the VC/OAVM
facility only. The Instructions for joining the AGM of the Company and manner of
participation in remote e-voting or casting vote through the e-voting system during the
meeting are provided in the Notice of 41st AGM. Members participation in the AGM nrough VC/ OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum unde ection 103 of the Companies Act. 2013.

Members may cast their vote through Remote e-voting during the AGM through NSDL through "Electronic Voting platform". The Cut-off date for determining eligibility to cast the vote is Tuesday, 19th September, 2023. The Remote e-voting period will commence from Saturday, 23rd September, 2023 at 09.00 A.M. to Monday, 25th September, 2023 **at 05.00 P.M.** Thereafter e-voting module shall be disabled by NSDL. Members may note that the Board of Directors at their meeting held on 08th May, 2023 has

recommended payment of final Dividend of ₹ 0.10/- (Ten Paisa) per Equity Share of the Company having face value ₹ 1/- for the financial year 2022-2023, subject to Shareholders pproval at AGM, it will be paid within 30 days from the date of the ensuing Annual Genera leeting of the Company to those members whose name appear in the Register of membe s on Tuesday, 19th September, 2023 as follows :

Through various online transfer modes to Members who have undated complete and orrect Bank details

Dividend warrants /Cheque/Demand drafts/other instruments will be sent to registere ddress of the Members who have not updated complete and correct Bank details. A per Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020, the Company shall be required to deduct Tax at source ("TDS") (at the applicable rates) on the dividend paid o distributed on or after April 1, 2020 at the time of payment or credit of Dividend. TDS rate would vary depending on the category & residential status of the Shareholder and locument submitted. Accordingly, above Dividend will be paid after deduction of Tax, as applicable. Members can submit the requisite documents with Company's RTA on opefore cut-off date i.e Tuesday, 19th September, 2023. Any communication received after this cut-off date will not be considered

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and Share transfer book will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Tuesday, 26th September, 2023 (both days inclusive) for taking ecord of the Members of the Company for the purpose of ensuing 41st Annual Genera Meeting ("AGM") and payment of final dividend, if declared by the Shareholders in the 41s

AGM of the Company to be held on Tuesday, 26th September, 2023. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 41st AGM dated 28th August, 2023 and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the process of AGM.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice to the Shareholders Shareholders will receive the AGM Notice only through e-mail registered with the

By Order of the Board For Wardwizard Innovations & Mobility Limited

lace: Vadodara ated: 28th August, 2023

Jaya Ashok Bhardwa Company Secretary and Compliance Officer



**Asian Paints Limited** CIN: 1 24220MH1945PLC004598 Registered Office: 6A, Shantinagar,

tacruz (East), Mumbai - 400 055 Phone No.: (022) 6218 1000 Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com

### **NOTICE**

#### TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND**

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments thereto ('IEPF Rules').

In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF')

The Company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for seven (7) consecutive years or more, inter alia, providing them the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by Friday, 10th November 2023, to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF

In terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio No./ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on the website of the Company (www.asianpaints.com) for information and necessary action by the

The Company will not transfer shares to the Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act. 1996.

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by Friday, 10th November, 2023, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that -

- I. For equity shares held in electronic mode, the shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further
- ii. For equity shares held in physical form, new share certificate(s) will be issued and subsequently transferred to the demat account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholder(s) can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an by making an online application in prescribed Web Form IEPF-5 available on website of IEPF Authority (www.lepf.gov.in) along with fee specified by the IEPF Authority from time to time in consultation with the Central Government after obtaining the letter of entitlement from the Company in terms of the

In case of any queries, please contact our Registrar and Share Transfer

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

(Unit: Asian Paints Limited)
C-101,1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083

Fax: +91 22 6656 8494 Toll Free number: 1800-2100-124 (Exclusive for Asian Paints Limited shareholders)

Tel No.: +91 810 811 8484

Email: csg-unit@tcplindia.co.in Website: https://www.tcplindia.co.in/

For ASIAN PAINTS LIMITED R J JEYAMURUGAN Place: Mumbai Date: 28th August, 2023 **CFO & COMPANY SECRETARY** 

#### **PROVENTUS AGROCOM LIMITED**

(Formerly known as Proventus Agrocom Private Limited) (CIN: U74999MH2015PLC269390) Regd. Office: Unit 515,5th Floor, C Wing, 1 MTR Cabin, Atrium, Village Mulgaon, MVRoad Andheri(E), Near Acme Plaza, Mumbai 400069.

Website:www.nroventusagro.com E-mail: info@proventusagro.com

Tel:+91 22 6211 0900, Fax:+91 22 6211 09219 NOTICE is hereby given that the **Eighth (8th)** Annual General Meeting ("AGM") of the Members of PROVENTUS AGROCOM LIMITED (Formerly known as Proventus Agrocom Private Limited ('Company') will be held on **Tuesday, September 26, 2023 at 12:00 PM(IST)** through Videc Conferencing ('VC')/Other Audio Video Means ('OAVM') to transact the business specified in the Notice convening the AGM. The AGM is being held in accordance with the applicable provisions of the Companies Act. 2013, the Rules made thereunder, the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015,the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Circulars issues by Securities and Exchange Board of India (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred to as "Circulars" hereinafter). n compliance with the Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2022 23 ("Annual Report") will be sent only by email to all the members whose email Ids are registere with the Company/Depository participant. The requirements of sending the physical copy of the Annual Report to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Annual Report can be downloaded from the Company's website at www.proventusagro.com, website of the Stock Exchange i.e

Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. The Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility is being provided by National Securitie

National Stock Exchange of India Limited at www.nseindia.comand on the website of National

Depository Limited(NSDL). Facility for e-Voting at the AGM will be made available to those Members who are present for the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their ema addresses with the relevant Depository Participant for receiving all communications includin Annual Report, Notices etc. from the Company electronically.

If Member's email id is already registered with the Company/Depository, login details for e-voting is provided in the Notice of the AGM and it will be sent on the registered email address of the

Members who have not registered their email address with the Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has en sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. September 19, 2023, he/she may obtain the login Id and password by sending request at evoting@nsdl.co.in However, if a member is already registered with NSDL for e-voting then, the existing User ID and password can be used for casting vote.

For PROVENTUS AGROCOM LIMITED (Formerly known as Proventus Agrocom Private Limited) **Durga Prasad Jhawa** Managing Director & CEC DIN: 02005091 Date: August 28, 2023



Place: Mumbai

## **INCREDIBLE INDUSTRIES LIMITED**

CIN: L27100WB1979PLC032200

Regd. Office: 14, N. S. Road, 2nd Floor, Kolkata-700001

Phone: 033-2243 4355, Fax: 033-2242 8551

Corp. Office: "LANSDOWNE TOWERS", 2/1A, Sarat Bose Road, Kolkata-700 020

Phone: 033-6638 4700, Fax: 033-6638 4729

Website: www.incredibleindustries.co.in, E-mail: investorsail@adhunikgroup.co.in

NOTICE OF THE 44™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

NOTICE is hereby given that the 44<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the members of the Company will be held on Friday, 29<sup>th</sup> September, 2023 at 02:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India, and the e-voting facility is provided by the Central Depositories Services (India) Limited ("CDSL") to transact the business, as set out in the Notice of the 44<sup>th</sup> AGM which is being circulated for convenients the AGM.

compliance with the relevant circulars. Notice of the 44th AGM along with the Annual Repo 2022-23 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses an registered with the Company / Depositories. Members may note that the e-copy of the Annua Report 2022-23 along with the Notice of the 44<sup>th</sup> AGM will be available on the website of the Report 2022-23 along with the Notice of the 44" AGM will be available on the website of the Company at www.incredibleindustries.co.in and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited, National Stock Exchange of India Limited and Calcutta Stock Exchange Limited at www.bseindia.com, www.nseindia.com and www.cse-india.com respectively. Members can attend and participate in the 44th AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the 44" AGM are provided in the Notice of the 44" AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members may note that the facility for appointment of Proxy will not be available for this AGM. vailable for this AGM.

available for trias AGM.

The Company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes electronically on all resolutions set out in the Notice of the 44th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through remote e-voting system during the 44th AGM ("e-voting") to those Members who will be present in the 44th AGM through Video Conference / OAVM ("in the Notice of the 14th AGM) is the conference of the voting system during the 44th AGM. facility and have not cast their vote through remote e-voting.

Detailed procedure for remote e-voting, attending the 44<sup>th</sup> AGM through VC/OAVM and e-voting fo all the shareholders holding shares in Dematerialized mode, Physical mode and for Shareholders ho have not registered their e-mail address, is provided in the Notice of the 44th AGM. lf your Email ID is already registered with the Company / Depositories / Registrar and Transfel Agents ('Registrar'), login details for e-voting are being sent on your registered email address.

In case, members have not yet registered their e-mail addresses, PAN and phone number a quested to follow the process mentioned below a) Members holding shares in physical mode are requested to update their e-mail addresses. PAN

and phone number with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) in order to receive Notice of 44th Annual General Meeting, Annual Report (2022-23) and login credentials for evoting by uploading the same at Link for updation of e-mail ID - https://mdpl.in/form

Link for updation of PAN - https://mdpl.in/form Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail

iddresses. PAN and phone number with the relevant Depository Participants. n case of any queries, shareholder may write to the Company at investorsail@adhunikgroup.co.in

Pursuant to Section 91(1) of the Companies Act, 2013, the shareholders may note that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 23<sup>rd</sup> September, 2023 to Friday, 29<sup>rd</sup> September, 2023 (Both days inclusive). It is to be noted that no divided the beauty recorded by the Research of the Resear dividend had been recomm ending on 31st March, 2023. nended by the Board of Directors of the Company for the financial yea

For Incredible Industries Limited

# **KOLKATA MUNICIPAL CORPORATION e-TENDER**

#### **ABRIDGED NIT**

The O.S.D. & Ex-Officio D.G. (TPDD & TNP), Kolkata Municipal Corporation (KMC), for and on behalf of the owner in the State of West Bengal, invites online open e-tender from eligible Bidders for the following work. Interested Bidders may view and download tender document and upload their bid, duly filled, online as given below.

NIT No.: KMC/D.G. (TNP)/61/2023-2024

Name of the work: Pollution Abatement Work for Rejuvenation of River Adi Ganga, Kolkata, in West Begal State. Bid Security: INR 43 million (Indian Rupees Forty-Three Million Only) or US \$ 518,100 (US Dollar Five Hundred Eighteen Thousand and One Hundred Only). Period of Construction: 30 Months including 3 Months for the trial operations of the facilities and 15 Years of O&M thereafter. Pre Bid Meeting (Date & Time): 19.09.2023 up to 13:00 Hrs. IST [Advisory for venue will be uploaded three days prior to the meeting date and the meeting link will be uploaded on eprocurement portal]. The bid forms and other details are available on and from 29.08.2023 (16:30 Hrs. IST) from the website https://wbtenders.gov.in. Bid submission start date Online) on 29.08.2023 (16:30 Hrs. IST). Last Date & Time of submission of Bid (Online): 09.11.2023 up to 14:00 Hrs IST. Bid opening date and time for technical proposal (Online): 09.11.2023 up to 15:00 Hrs IST. Interested eligible bidders may obtain further information from O.S.D. & Ex-Officio Director General, TPDD/TNP, KMC, 19, Nellie Sengupta Sarani, Kolkata-700087, West Bengal, India. Mobile: +91 98300 43982, E-mail: nodalofficer.tnp@gmail.com during office hours 10.00 to 17.00 Hrs. IST. 646/23-24

#### TTI ENTERPRISE LIMITED

(CIN: L67120WB1981PLC033771)
Registered Office: Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata - 700001
Contact Details: +91 9460844169
Website: www.ttienterprises.com, Email Address: tti1711@gmail.com

#### NOTICE 42nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Shareholders of the Company may note that in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), General Circular No. 14/2020 dated 8th April 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, MCA Circular No. 33/2020 dated 28th September, 2020, MCA Circular No. 39/2020 dated 30th December, 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd Circular No. 39/2020 dated 30th December, 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VIDEO CONFERENCING (VCC) (CTHER ALVID) VISIAL MEANS (OAWM) on Ericar, 20th Serbarbar, 2023 at 2023 at 2023 at 2023 at 2023 at 2023 at 2021 SER CONFERENCING VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) on Friday, 29th September, 2023 a 11:00 A.M. IST, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

n compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM an Annual Report 2022-23 will be sent to all the Shareholders whose email addresses an egistered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding Shares in lematerialized mode and whose email ids are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their Depository Participants The Notice of the 42nd AGM and Annual Report 2022-2023 will also be made available or

the Company's website at www.ttienterises.com, the Stock Exchanges website a www.bseindia.com, and CSE at https://www.cse-india.com/ and the NSDL's website a www.evoting.nsdl.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the ousiness as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Shareholders holding Shares in dematerialized mode and for Shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visi www.ttienterprises.com to obtain such details.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI listing Regulations, the Register of Members and Share transfer book will remain closed from 23rd September 2023 to 29th September, 2023 (both days inclusive) for Annual General Meeting. Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, th

Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the For TTI Enterprise Limited

Jagruti Suhalka



### SUNDARAM MUTUAL

Notice – cum – Addendum to the Scheme Information Document / Key Information Memorandum / Statement of Additional Information to the schemes of Sundaram Mutual

#### Change in the addresses of Customer Care Centres:

Investors / Unit holders are advised to take note of the changes in the addresses of the Customer Care Centres of KFin Technologies Private Limited as stated below, which is an official point of acceptance of transactions for the Schemes of Sundaram Mutual Fund:

Existing Address	New Address (with effect from 1st September 2023)
KFin Technologies Ltd	KFin Technologies Ltd
Shree Ashadeep Complex, 16 Civil Lines,	Near Shri Dwarkadhish Dharm Shala, Ramnagar,
Near Income Tax Office, Roorkee-247667. Uttaranchal	Roorkee-247667. Uttaranchal

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time

> For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar

Secretary & Compliance Officer

Place: Chennai Date: August 29, 2023

For more information please contact: **Sundaram Asset Management Company Ltd** (Investment Manager to Sundaram Mutual Fund)

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.

Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. Returns are not assured or guaranteed. Past performance may or may not be sustained in future.

### On behalf of **GE Power India Ltd:**

CIN: U93090TN1996PLC034615

Durgapur

Sale of unused pipe/ tube - 100MT, plate - 250MT Angle/channel/beam - 30MT and fin - 10MT

**Online auction** 12<sup>™</sup> September 2023 For details contact :

M.: 9163166805 Email : swaruph@synise.com Synise Technologies Ltd

Bharat Agarwal Company Secretary



AXISCADES Technologies Limited

(Formerly known as AXISCADES Engineering Technologies Limited)

CIN: L72200KA1990PLC084435 Address: 2<sup>nd</sup> Floor, Block 'C', Kirloskar Business Park, Hebbal, Bengaluru-560024

#### **PUBLIC NOTICE: FRAUD AWARENESS DISCLAIMER** AXISCADES TECHNOLOGIES LIMITED NAME, LOGOS, AND RELATED MARKS ARE TRADEMARKS OF

AXISCADES TECHNOLOGIES LIMITED ("AXISCADES").

It has come to our notice that some fraudulent and unscrupulous agencies/individuals, such as http://www.panipuri.net and "Panipuri Wallet", acting as representatives of AXISCADES are seeking to collect personal information such as KYC documents, bank details from the public in the disguise of offering loans. These bogus agencies/persons are operating at large through the aforesaid website, telephonic calls, Whatsapp and/or emails. They may be misusing the sensitive and confidential information of the person for making illegal gains.

Please be aware that AXISCADES is solely a technology and engineering solutions provider to global companies, and we are not in the business of lending money, in any form or to anyone. For full details of AXISCADES solutions and services, please visit the official website https://www.axiscades.com.

The public at large is hereby advised not to fall prey to such fraudulent activities or solicitation and any engagement by any person with such unauthorized and unscrupulous persons/agencies, will be at their own risk, cost, and consequences. AXISCADES including its group/ subsidiary and associated companies, are not liable for any loss or damage caused to anyone, either directly or indirectly, in connection with the above-mentioned

In case you wish to share any information regarding this, you may reach us at info@axiscades.in.

### THE HUTTI GOLD MINES COMPANY LIMITED

(A Government of Karnataka Undertaking)

Hutti-584115, Raichur Dist, Karnataka State, Tele: 08537-275463, 276339, Fax: (08537)275048, 275054 e-Mail: material276339@gmail.com Website: www.huttigold.karnataka.gov.in

#### TENDER NOTIFICATION No. 13/23-24 Dt: 28.08.2023 (Through e-Procurement Portal only)

Tenders are invited by "The Dy. General Manager (Materials)" for the procurement of following items from reputed manufacturers/authorized dealers as detailed below.

-	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		
SI. No.	Description	Approx. Value Rs. in Crores	EMD in Rs.
1	Supply OF 75mm HI-CHROME GRINDING MEDIA BALLS. <b>HGML/2023-24/IND0094.</b>	3.96	5,94,000/-
2	Supply OF SAG MILL FULL SET LINERS.  HGML/2023-24/IND0084.	3.74	5,61,000/-
3	Supply, Fabrication, replacement of worn out, damaged structures and Panting of the structures in Leaching plant and Sag and Ball mill plant.  HGML/2023-24/OW/WORK_INDENT38.	1.88	2,83,000/-
4	Procurement of Sodium cyanide 98% purity.	9.21	13,82,400/-

Calendar of events: (1) Pre-Bid Meetings( Zoom): 04.09.2023 for Sl.No.4 at 10.30AM (2) For SI.No.4 Last date for receipt of tender: 11.09.2023 at 4.00 P.M. (3) for SI.No.4 Opening of Technical Bid on: 14.09.2023 at 10.00 A.M. (4) Pre-Bid Meetings (Zoom) 11.09.2023 for SI.No.1 at 10.30AM, SI.No. 2 at 11.00 AM and SI.No. 3 at 11.30 AM. (5) For SI.No. 1 to 3 Last date for receipt of tender: 13.10.2023 at 4.00 P.M. (6) for SI.No. 1 to 3 Opening of Technical Bid on: 16.10.2023 at 10.00 A.M. For further details interested bidders are advised to logon to website https://kppp.karnataka.gov.in or contact the office of undersigned during working hours. For participating in the above tender bidder needs to be registered in e-procurement portal

HGML/2023-24/IND0001/CALL-2.

"LEADING GOLD PRODUCER IN INDIA"

# SANDHAR Growth. Motivation. Better Life

### SANDHAR TECHNOLOGIES LIMITED

CIN: L74999DL1987PLC029553

Regd. Office: B-6/20, L.S.C. Safdarjung Enclave New Delhi - 110029 Ph: +91-124-4518900, Fax No.: +91-124-4518912; Website: www.sandhargroup.com; Email: investors@sandhar.in

### NOTICE

1. Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of Sandhar Technologies Limited (the "Company" is scheduled to be held on Thursday, the 21st September, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affa Securities and Exchange Board of India ("Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the "Act"), Secretarial Standard-2 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), without the physical presence of the members to transact the Ordinary and Special Business as set out in the AGM Notice.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-2023 has been sent through e-mail to all the members whose email addresses are registered with the Company or with their respective Depositories/ Depository Participants and Link Intime India Private Limited (the "Registrar") The emailing of all Notices along with the Annual Report has been completed on Monday, 28th August, 2023.

- In terms of Section 108 of the Act, read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its members with the remote e-voting facility to cast their vote electronically on the Resolution(s) mentioned in the AGM notice using electronic voting platform provided by the Registrar. In case, the member is unable to cast his/her vote on the facility of electronic voting platform provided by the Registrar, they may exercise their vote through instavote facility during the AGM. The Board has appointed K K Sachdeva & Associates, Company Secretaries, as scrutinizer for scrutinizing the e-voting process in a fair and transparent manner. The members may note the following:
- Members holding shares as on the cut-off date i.e. 14th September, 2023 may cast their vote electronically on business as set out in AGM Notice through such remote e-voting.
- Any person, who acquires shares and becomes a member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. 14th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request to Registrar. However, if you are already registered with the Registrar for remote e-voting then you can use your existing User ID and password for casting your vote.
- The remote e-voting period begins at 09:00 A.M.(IST), on Monday, the 18th September, 2023 and will end at 05:00 P.M.(IST) on Wednesday, the 20th September, 2023. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the remote e-voting module shall be disabled by the Registrar for voting thereafter.
- Any person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the Depository as on cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting or through instayote facility during the AGM.

Members who have already cast their vote through remote e-voting, prior to the AGM, will be eligible to attend/

- participate in the AGM through InstaMeet. However, they will not be eligible to vote again during the meeting. Members may note that the Notice of AGM and the Annual Report for Financial Year 2022-2023 are also available on the Company's website https://sandhargroup.com/investors/annual-reports as well as on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the
- website of Registrar at https://instavote.linkintime.co.in. In case members have any queries regarding e-voting/ attending the meeting through VC, they may refer the Frequently Asked Questions and InstaVote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact Mr. Rajiv Ranjan, AVP, E-voting, Link Intime, C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Rd, Surya Nagar, Gandhi Nagar, Vikhroli West, Mumbai, Maharashtra 400083 on:- Tel: 022 - 49186000.
- Members may note that in terms of the provisions of the Income Tax Act. 1961, as amended by the Finance Act. 2020. mandates that dividend paid or distributed by a Company after the 01st April, 2020 shall be taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The details about tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the notice of the AGM.
- The results on resolutions shall be declared not later than 2 working days from the conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.sandhargroup.com and on the Registrar's website at https://instavote.linkintime.co.in and the same shall be simultaneously communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. BOOK CLOSURE: Pursuant to Section 91 and other applicable provisions of the Act and Regulation 42 of SEBI Listing

Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, the 15th

September, 2023 till Thursday, the 21st September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and to determine the

eligibility of the members for the payment of the final dividend for the Financial Year 2022-2023. Members are requested to carefully read all the Notes as set out in the Notice of the AGM and in particular, instructions

for joining the AGM and manner of casting vote through Remote e-voting or through instavote facility during the AGM.

Date: 28th August, 2023

Place: Gurugram

By order of the Board of Directors For Sandhar Technologies Limited Komal Malik Company Secretary & Compliance Officer

# Sd/- General Manager (Tech)

#### **POSSESSION NOTICE**

#### **EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LTD.**

CIN: U67100MH2007PLC174759 Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098

Whereas, the Authorized Officer of the Secured Creditor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from-the date of receipt of the said notice.

hereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also as it own/acting in its capacity as trustee of various trusts mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignment agree ments, under Sec.5 of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured creditor.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the date

mentioned against each property.
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asse The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be sub

SI	Name of	Name of	Loan Account	Borrower Name & Co-Borrower(s) Name	Amount & Date of	Date of	Possession
No	Assignor	Trust	Number		Demand Notice	Possession	Status
1.	Bajaj Finance Limited, Bajaj Housing Finance Limited	EARC TRUST SC-422	405FNWES551165, 405HSL72157421, 405HPV72191719 and 405TSHES065298	1) Akash Ketkar s/o Anant Rao Ketkar (Borrower) 2) Manisha Ketkar (Co-Borrower)	20-02-2023 & Rs.75,09,208.70/- (Rupees Seventy Five Lakhs Nine Thousand Two Hundred and Eight and Seventy paise only)	25-08-2023	Symbolic Possession

DESCRIPTION OF THE PROPERTY: All the piece and parcel of the property situated at Flat No. 1201, admeasuring 415 Sq. Ft. (Carpet) area on 12th Floor, of the Building No. 11, of the Type - D, Phase I, in the "Prakruti Heights Co-operative Housing Society Ltd.", of the Complex known as "HAWARE CITI", situated at Behind Hyper citi Mall, Kasarvadavali, Ghodbunder Road, Thane (w) – 400615.Vide the Agreement of Sale bearing no 4465/2018 which is duly registered before Sub Registrar Thane

2.	Development Finance Corporation Limited	EARC	MVP0007	("Borrower") 2) Dipika Deepak Shetye ("Co-Borrower") and	08-03-2023 & Rs.33,48,981.74ps (Rupees Thirty-Three Lakhs Forty Eight Thousand Nine Hundred Eighty One and Seventy Four Paisa Only)	24-08-2023	Symbolic Possession	
DESCRIPTION OF THE PROPERTY: All the piece and parcel of immovable property being Flat No.205, 2nd Floor, Mohan Highlands, Building Name - Grape Vine, Building No.7, Building Type B, Badlapur (East), District - Thane. Taluka Ambernath on the land bearing S no 67, S no 68, H								
Name - Grape vine, Building No.7, Building Type B, Badiapur (East), District - Thane. Taluka Ambernath on the land bearing 5 no 67, 5 no 68, H								

no part at Village Katrap. Boundaries: East: Road West: Building no. 6 Open Plot North: Building no. 8 /School South: Open Plot Edelweiss EARC LMUM0CP0000 1) Mr. Cajetan Dominic Dias 31-01-2023 & Rs.95,30,425.72/-Housing 024171 and ("Borrower") 2) Mrs. (Rupees Ninety Five Lakhs Thirty TRUST 25-08-2023 Sanjana Sp Verma ("Co-LMUMOCP Thousand Four Hundred Twenty SC - 417 0000026415 Borrower") Five and Seventy Two Paisa Only) DESCRIPTION OF THE PROPERTY: Property 1: All that piece and parcel of property of Shop No. 96, 1st Basement admeasuring about 170

square feet built - up area thereabout building known as "Ashoka Shopping Centre Premises Co-operative Society Ltd. Situated and lying and being in the L.T. Road, G.T. Hospital, Fort Mumbai in the Registration District and Sub-District, of Bombay in Greater Bombay being of Cadastral Surve Nos. 1465, of Fort Division and building was constructed in the year 1985. Property 2: All the piece and property situated at Office No.226, on the 1st floor, in the building known as "Ashoka Shopping Centre" and society known as Ashoka Shopping Centre Premises Co-op. Soc. Ltd. situate at G.T. Hospital Complex, L.T. Marg, Mumbai - 400 001. ICICI Home EARC 12-03-2023 & Rs. 34,55,054.88/-1) Mrs. Asha Ravish Jain NHMUM000

Finance (Rupees Thirty Four Lakhs Fifty Five Thousand and Fifty Four and Symbolic TRUST ("Borrower") 2. Mr. Ravish 24-08-2023 01252188 Rathnaraj Jain ("Co-Borrower") SC- 448 Limited Paisa Eighty eight Only) DESCRIPTION OF THE PROPERTY: All That Piece And Parcel OF being Flat No. 105, on the FIRST Floor, admeasuring about 518 sq. fts. [Carpet n the building known as "NAVRATNA PLAZA" and constructed on Survey No. 7A, Hissa No.1/2 [PART], Plot No. 7, admeasuring area about 410

sq. mtrs. situated at Village Belavall, Badlapur, Tal- Ambernath, Dist- Thane and within registration Dist- Thane, Sub-Registration, Dist- Thane an within the limits of Kulgaon-Badlapur Municipal Council, Maharashtra (421503) Poonawala EARC HM/023 1) Laxminarayan Bhagoji Devasi 17.03.2023 & Rs. 31.25.784.49 Symbolic (Borrower) 2) Parvati Devi 6/H/17/1

(Rupees Thirty One Lakhs Twenty Five Thousand Seven Hundred Eigh TRUST 25-08-2023 \_akshmanram Devasi ("Co-Borrowe SC - 425 00104 Four and Forty Nine Paisa Only) Ltd 3) Rathod Steel Art (Co- Borrower) DESCRIPTION OF THE PROPERTY: Property: All The Piece And Parcel Of Flat No. 304, On 3rd Floor, Admeasuring 1070 Square Feet i.e. 99.44 Square Meters Built Up Area, In The B-Wing Of Building Known As 'Swastik Residency' Constructed On Survey No. 124/1 (Pt), 125/1 (Pt), Plot No

8 Lying And Being Situated Et Village Rahnal Charnipada, Taluka Bhiwandi And District Thane Within The Limits Of Grampanchayat Rahnal. City nane State :Maharashtra Pincode:421308 1)Fausta Sathyasilan ("Borrower & Mortgagor") 2) Poonawala 17-03-2023 & Rs. 38.44.582.41 EARC Symbolic HL0027/GOM (Rupees Thirty-Eight Lakhs Forty TRUST 25-08-2023 A00000414 Finance Ponnurangam Sathyasilan Four Thousand Five Hundred Eighty SC - 425

("Co-Borrower") Two and Forty One Paisa Only) DESCRIPTION OF THE PROPERTY: Property: ALL THE PIECE AND PARCEL Flat No. 01, admeasuring 903 sq.ft. built up on Ground Floor Green Park, Plot No. 04, Green Flowers CHS Ltd., Amritvan Complex, Near Yashodham High School, Constructed on Plot Nos.3 and 4 CTS NO.112/2, Village, Chinchavali, Goregaon (East) Mumbai.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 or

the date mentioned against each property. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and interest thereon. Sd/- Authorized Office

Place: Mumbai Date: 28.08.2023 **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** 

Edelweiss

# MOTILAL OSWAL

Ltd

#### **Motilal Oswal Home Finance Limited**

CIN Number :- U65923MH2013PLC248741

Corporate Office : Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: hfquery@motilaloaswal.com.

Branch Office: Shop No. 501, 5th Floor, M.V.Plaza, Survey No.254, 252, Above ICICI Bank, Nr Railway Stn. Virar (E) 401305, Maharashtra Contact No.:- Mangesh Pandurang Gad-8928813831

### **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE**

E-Auction Sale Notice of 30 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest Conference of Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor to rule 8 and 9 of the Security Interest Act, 2002 read with provisor t

(Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited) /Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited) /Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction
LAN: LXPAL00116- 170023033 Branch: PALGHAR Borrower: HIREN SHASHIKANT PAREKH Co-Borrower: GEETA	12-09-2018 for Rs: 1861907/- (Rupees Eighteen Lakh SixtyOne	Flat No.B/403, 4th Floor, Sai Shraddha Apartment, Vijay Nagar, Sr.no.32, Hissa No.17, Village- Tulinj, Nallasopara (east), Taluka Vasai, Dist-	Reserve Price: Rs.13,00,000/-(Rupees Thirteen Lacs Only) EMD: Rs.1,30,000/-(Rupees One Lac Thirty Thousand Only)	Date: 06/10/2023 Time: 12:00 Pm to 12:30 Pm (with unlimited extensions
SHASHIKANT PAREKH	Thousand Nine Hundred Seven Only)	Palghar. Nr. Amantran Restaurant, 401203, Thane Maharashtra	Last date of EMD Deposit: 05-10-2023	of 5 minute each)

Terms and Conditions of E- Auction: The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out herein. Bidders may go through the website of Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Homerinance Corporation limited), www.motilaloswalhfl.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, https://auctions.inventon.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid

Form which will be submitted online: All the intending purchasers/bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://auctions.inventon.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-

Auction on the date and time aforesaid Auction on the date and time aforesaid

3. For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9029086321\_ & E-mail ID: care@inventon.net/manoj.das@inventon.net or the Authorised Officer, Contact No.:- Mangesh Pandurang Gad-

To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However the To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/les. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/les put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of MOHFL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to MOHFL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues;

For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://auctions.inventon.in) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Motifal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)' or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: HDFC Bank, Branch: Lower Parel Mumbal, Bank Account No.: 00600340073530, IFSC Code:

HDFC0000060 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 04:00 PM of 05-10-2023; The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successfu Bidder shall be forfeited:

The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by MOHFL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest

The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer/ Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/ her discretion. In case of

default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited; Date of Inspection of the Immovable Property is on 05-09-2023 between 11.30 AM to 04.00 PM.

At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty;

The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law; Sale is subject to the confirmation by the Authorised Officer; 13. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8

(6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale;
14. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction falling which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to MOHFL. in full before the date of sale, auction is liable to be stopped.

15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated at the

time of closure of the loan.

16. MOHFL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is and "no recourse" Basis'

The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to MOHFL mentioning the reason of delaying the registration;

18. No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to

participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with the Bid Documents; Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Motilal Oswal Home Finance Limited, on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither MOHFL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to uote/improve his/ her Bid to avoid any such complex situations.
The same has been in published in our portal - https://motilaloswalhf.com/eauction-pdf

20. The same has been in published in our portal - https://motilaloswalht.com/eauction-pur

NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/ substituted mode of service

Authorised Officer Place : PALGHAR **Motilal Oswal Home Finance Limited** Date: 29.08.2023

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that 1) Prashant Mahadeo Vartak, 2) Sheela Mahadeo Vartak, 3) Sunita Mahadeo Vartak, 4) Sunil Laxman Vartak, 5) Rajan Laxman Vartak, 6) Shubhangi Satish Vartak, 7) Anagha Satish Vartakand 8) Rachana Satish Vartak all residing at, Ganesh Smruti Tarkhad, Vasai and 9) Sharddha Sanjesh Raut, residing at Umbargothan, Bhindibhat, Agashi, Virar West (for short "the Owners") have agreed to sell, transfer, convey and assign all their right, title, interest and possession with right to develop, unto and in favour of ourclients, the plots/properties described in the Schedule hereunder writtenas per provisional sub-division of larger layout by the office of Vasai Virar City Municipal Corporation(VVCMC) as per its Order dated 31/3/2023 under reference no. VVCMC/TP/SUB-DIV/VP6687/567/2022-23; free from all encumbrances, claims and demands and requested us to verify the title in respect thereof.

Any persons having any claim against, into or upon the said property or any part thereof including by way of sale, transfer, lease, license, assignment, grant of development right, joint development, exchange, mortgage, trust, lien, gift, easement, exchange, possession partnership, maintenance or otherwise, howsoever, are hereby required to notify the same in writing along with supporting documents to the undersigned at their Office at, 13, Ground Floor, Hamam House, Ambalal Doshi Marg, (Hamam Street )Fort, Mumbai-400 001 within 14 (fourteen) days from the date hereof, otherwise our clients shall complete the transaction by execution of definitive documents/ Conveyance with the Owners and the claim, if any, will be considered as and deemed to have been waived.

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All the following Plots forming piece and parcel of Non-Agricultural lands i.e. S. No. 33/2A/1, 33/2A/2,33/2/A/3, 33/2/B, S. No. 39/A/1 39/A/2, 39/A/3, S. No. 40, S. No. 41/A/5/A, 41/A/6, 41/A/7/1, S. No. 64, at Village: Shirsad, Taluka Vasai, District-Palghai

Sr.No.	Plot Number	Area in Sq.Mtrs.
1	Plot-8	2247.63 sq. mt.
2	Plot-9	998.88 sq. mt.
3	Plot-10	998.51 sq. mt.
4	Plot-11	998.51 sq. mt.
5	Plot-12 1071.24sq. mt	
6	Plot-13	998.88 sq. mt.
7	Plot-14	998.51 sq. mt.
8	Plot-15	870.83 sq. mt.
9	Plot-16	786.04 sq. mt.
	Total	9.969.03 sa.mt.

Dated this 28th day of August, 2023

M/s. Pramodkumar & Co. (Regd) Sd/-

> Partner Advocates for the Purchasers

asianpaints

**Asian Paints Limited** CIN: L24220MH1945PLC004598 Registered Office: 6A, Shantinagar Santacruz (Fast), Mumbai - 400 055 Phone No.: (022) 6218 1000 Website: www.asianpaints.com
Email: investor.relations@asianpaints.com

#### **NOTICE**

#### TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND**

This Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments thereto ('IEPF Rules').

In terms of the provisions of Section 124(6) of the Act read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend has not been paid or claimed for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection

The Company has already sent individual notices to those shareholders at their registered address, who have not claimed their dividend for seven (7) consecutive years or more, inter alia, providing them the details of their unclaimed dividend and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by **Friday. 10<sup>th</sup> November.** 2023, to avoid transfer of their shares to the Demat Account of the IEPF Authority. In terms of Rule 6 of the IEPF Rules, a statement containing details

of the name(s) of the shareholder(s) and their Folio No./ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on the website of the Company (www.asianpaints.com) for information and necessary action by the shareholder(s).

The Company will not transfer shares to the Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996. In case no valid claim in respect of such equity shares is received from

the shareholders by **Friday**, 10<sup>th</sup> **November**, 2023, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection please note that -. For equity shares held in electronic mode, the shares will be directly

transferred to the Demat Account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further

For equity shares held in physical form, new share certificate(s) will be issued and subsequently transferred to the demat account of the IEPF Authority in accordance with the procedure as set out in the IEPF Rules without any further notice. Further, upon issue of such new share certificate(s) the original share certificate(s) which stand registered in vour name will be deemed cancelled and non-negotiable.

It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of the IEPF Authority, the shareholder(s) can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an by making an online application in prescribed Web Form IEPF-5 available on website of IEPF Authority (<u>www.iepf.gov.in</u>) along with fee specified by the IEPF Authority from time to time in consultation with the Central Govern after obtaining the letter of entitlement from the Company in terms of the

In case of any gueries, please contact our Registrar and Share Transfer

TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED (Unit: Asian Paints Limited)

` C-101,1<sup>st</sup> Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083

Tel No.: +91 810 811 8484

Fax: +91 22 6656 8494

Toll Free number: 1800-2100-124 (Exclusive for Asian Paints Limited shareholders)

Email: csg-unit@tcplindia.co.in Website: https://www.tcplindia.co.in/

For ASIAN PAINTS LIMITED

Place · Mumbai Date: 28th August, 2023

R J JEYAMURUGAN **CFO & COMPANY SECRETARY** 

**SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office:** ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the bòrrówers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited

Sr. No.	Boothpari		Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Anant Dnyanoba Mane & Ashok Dnyanoba Mane- LBPUN00002025439	Flat No- 4, 1st Floor, Plot No. 67 Building F, B U Bhandari Sky Line,s No. 74 H No. 1/1 1/1A 1B 80/1/1A 1A/1datta Nagar Dighi, Village Dighi, Taluka Haveli Maharashtra Pune- 411015/ August 23, 2023	May 04,2023 Rs. 9,05,257.32/-	Pune
2.				Pune
3.	Kunal Shrinivas Yadav & Mrs Anita Shrinivas Yadav - LBPUN00005109778	Flat No- 203, 2nd Floor, B Wing, Sarthak Beaulieu, Survey No- 32/5A/2, Village- Pisoli, Taluka- Haveli, Pune- 411048/ August 23, 2023	April 13,2023 Rs. 26,32,982.00/-	Pune
4.	Suresh Kumar & Promila Suresh Kumar LBPUN00002505424	Flat No- 302, 3rd Floor, Wing- H, Plot No- 12, L-Axis, Spine Road, Sector No- 6, Pcntda, Moshi Pradhikaran, Pune- 411039/ August 23, 2023	May 10,2023 Rs. 17,99,797.91/-	Pune
5.	Yashwant Shankar Bhand & Varsha Yashwant Bhand- LBPUN00000600147	Flat No- 9, 2nd Floor, B-4 Bldg, Ridhi- Sidhi Raj Park, S. No. 38/1, Pimple Gaurav Pune- 411027./ August 23, 2023	May 16, 2023 Rs. 3,75,603.74/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002 Date: August 29, 2023 Place: Pune Authorized Officer

मराठी मनाचा



www.navshakti.co.in

#### NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that the Certificate No. 1267 for Equity 100 Shares of face value Rs.10/- with Dist. Nos. 888973 To 889022 8 3797397 To 8797446 of **ABBOTT** INDIA LTD standing in the names of Late Clarence Fernandes & Michael Fernandes has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim ir

respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office: ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI - 400 071 within one month from this date else the company will proceed to issue duplicaté Certificate(s). Place: Mumbai Date: 29 Aug 2023

Applicant: Michael Fernandes

#### **PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given that Mayur Ma-Krupa Co-operative Housing Society Ltd., a society duly registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 having Registration No. BOM WR / HSG / T.C. / 5149 and having its registered office at Opp. Gokhale School, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai-400 092, have agreed to grant the development rights in respect of their property more particularly mentioned in the schedule written hereunder property"), to our client free encumbrances from all mortgages, litigation and with clear and marketable title All or any persons having any

claim, right, title, estate, share or interest in respect of the said property or any part thereof, by way of an agreement, sale, transfer, exchange, tenancy, subtenancy, lease, sub-lease, (equitable mortgage otherwise), gift, lien, charge trust, inheritance, maintenance, bequest, possession, easement assignment, license, demise, bequest, partition, charge pledge, guarantee, family arrangement, development rights, joint venture, partnership, advances, acquisition requisition. encumbrance FSI/TDR consumption, injunction or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitrator, right of prescription or pre-emption or by operation of law or otherwise howsoever, are hereby requested to notify the same in writing with supporting documentary proof to the undersigned at his office at Office No. 4, 3rd Floor, Hind Rajasthan Chambers, 6, Abdul Razak Allana Marg (Oak Lane) Mumbai-400 001, within 14 (fourteen) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes. **DESCRITPTION OF** 

# PROPERTY:

All that piece or parcel of land bearing CTS Nos. 765-B and 153-B, Final Plot No. 158 of TPS-III of Borivali and admeasuring about 1996.40 sq. mtrs., in the Registration Sub-District and District of Mumbai City and Mumbai Suburban within Greater Mumbai, together with the building comprising of ground + 4 upper floors standing thereon situate, lying and being at Opp Gokhale School, Shimpoli Road Borivali (W), Mumbai-400092 and bounded towards the Fast by Ambaii Dham Road, towards the West by 30 ft. wide Road towards the North by Plot bearing Final Plot No. 159 and towards the South by 60 ft. wide Shimpoli Road.

Sd/- 28.08.2023 Hitesh Solanki Manoj & Ashok Associates **Advocates & Solicitors** 

### **PUBLIC NOTICE**

We are investigating the title of (1) MR. ASHWIN KANTILAL KINARIWALA (2) MRS. RUPA ASHWIN KINARIWALA and (3) MR. PRAYAG ASHWIN KINARIWALA, in respect of the shares and premises more particularly described in the Schedule hereunde written ("said Premises").

Any persons claiming any right, title and interest in respect of the said Premises and or any part thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, trust, inheritance, bequeath, possession, hypothecation, charge, lien, easement, lis-pendens, decree or order of any court of law or otherwise howsoever are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the address mentioned herein below within a period of 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof; otherwise any such purported claims/objections, interests or demands shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes and the transaction will be completed accordingly.

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

The said Premises being: 5 (five) fully paid-up shares of Rs. 50/-(Rupees Fifty) each, bearing distinctive Nos. 31 to 35 (both inclusive), embodied under Share Certificate No. 07 of Matru Vatsalya Co-operative Housing Society Limited, together with the corresponding right, title and interest in Flat No. 402 admeasuring approximately 750 sq. ft. (built-up area) equivalent to 69.70 sq. mtrs., situated on the 4th floor, of the building known as "Matru Vatsalya" lying, being and situate at Plot No. 1, Andheri Co-Operative Housing Society Ltd., Vithalbhai Patel Road, Andheri (West), Mumbai 400058, and constructed on all that piece and parcel of land bearing C.T.S No. 334-A of Village Andheri, in the Registration District of Mumbai Suburban

Dated this 29th day of August, 2023.

Bheerwani & Co Advocates

(N. Bheerwani) 204, Crystal Shoppers Paradise 24th and 33rd Road Junction, Bandra (West), Mumbai - 400 050.

**CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED** 

egistered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. : 02524-222905 | F : +91-22-24161261 | CIN : L99999MH1995PLC089759 r@centenialindia.com | W : www.centenialindia.com

#### NOTICE OF 28<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING (e-AGM), BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (e-AGM) of the Company will be

held on Thursday the September 21, 2023 at 12.30 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and Subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 issued by SEBI (collectively referred to as Circulars') in this regard members will be able to attend and participate in the ensuing 28° e-AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the 28th e-AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of 28th e-AGM and Annual Report for the financial year ended on March 31, 2023 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company / Depository participant(s). The same is also available on the website of the Company www.centenialindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company. The dispatch

of Notice of 28" e-AGM has been completed on Saturday the August 26, 2023.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 14, 2023 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 28" e-AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of 28" e-AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

The Ordinary resolution as set out in the Notice of 28th e-AGM may be transacted through voting by electronic means.

The remote e-voting shall commence on Sunday, September 17, 2023 (09.00 hours IST) The remote e-voting shall end on Wednesday, September 20, 2023 (17.00 hours IST)

IV. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the 28 e-AGMis Thursday, September 14, 2023.

Person who acquires shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of 28th e-AGM and holding shares as on cut-off date i.e Thursday, September 14, 2023 can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of 28" e-AGM.

VI. Members may note that a). the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by

the member, the member shall not be allowed to change it subsequently; b), the member who have cast their vote by remote e-voting prior to the 28th e-AGM may also attend the 28" e-AGM but shall not be entitle to cast their vote again; c), the facility for voting through E-voting shall be made available during the course of 28" e-AGM for those who have not voted previously; and d), a person whose name is recorded in the register of members of in the register of beneficial owner maintained by the depositories as on cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the 28<sup>th</sup> e-AGM through E-voting.

VII. The Notice of 28<sup>th</sup> e-AGM are available at the website of the Company www.centenialindia.com, the Stock Exchange www.bseindia.com, i.e. BSE Limited and

also on CDSL website www.cdslindia.com

VIII. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting

manual available at www.Evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Senior Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mil Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or contact at toll free no. 1800 22 55 33 who will address the grievance connected with the facility for voting by electronics means.

The Board of Directors have appointed Shri Hemant Shetye [Membership No. (FCS : 2827) (COP : 1483)], Designated Partner of M/s. HSPN & Associates LLP, Practicing Company Secretaries, as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the

Company will remain closed from Saturday the September 16, 2023 to Thursday the September 21, 2023 (both days inclusive).

By order of the Board of Directors CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Mahima Bathwal

Date: August 28, 2023 Company Secretary and Compliance Officer

Place : Murbad, Thane, Maharashtra

### THE INDIAN PERFORMING RIGHT SOCIETY LIMITED

CIN: U92140MH1969GAP014359 Regd. Off.: 208, Golden Chambers, New Andheri Link Rd. Andheri (W), Mumbai– 400 053 Tel: 69729999 /46067653 Website: www.iprs.org Email: membership@iprs.org

## NOTICE TO MEMBERS SEEKING NOMINATIONS FOR ELECTION OF DIRECTORS TO THE BOARD OF DIRECTORS

n accordance with Article 24 of the Articles of Association of the Company and subjec to the provisions of the Companies Act, 2013 along with the relevant Rules made hereunder, the Board of Directors of the Company hereby invites nominations/candidatures from the Members for election of Directors. Nominations/candidatures are invited from the Members on account of retirement by rotation of following Directors who being eligible have offered themselves for re-appointment and completion of the term of two years of the Chairman:

SI Nomination/ Member

No Si	candidature from Region	Category	кетагкѕ
1	North	Author Composer	Due to retirement by rotation of Mr. Sameer Pandey (DIN: 01515751) at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re-appointment at the ensuing 53 <sup>rd</sup> AGM.
2	West	Author Composer	Due to retirement by rotation of Mr. Mayur Puri (DIN: 02409730) at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himselffor re-appointment at the ensuing 53rd AGM.
3	East	Publisher Owner	Due to retirement by rotation of Mr. Vikram Mehra (DIN: 03556680) representing Saregama India Limited, at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re-appointment at the ensuing 53rd AGM.
4	West	Publisher Owner	Due to retirement by rotation of Mr. Sushilkumar Shankarlal Agrawal (DIN: 00116517) representing Ultra Media & Entertainment Pvt. Ltd., at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for reappointment at the ensuing 53rd AGM.
5	North	Publisher Owner	Due to retirement by rotation of Mr. Devraj Sanyal (DIN: 03533598) representing Universal Music Publishing Private Limited, at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re-appointment at the ensuing 53" AGM.
6	North	Publisher Owner	Due to retirement by rotation of Mr. Bhushan Dua (DIN: 00126614) representing Super Cassettes Industries Private Limited, at ensuing 53rd Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re-appointment at the ensuing 53rd AGM.
7	West	Chairman and Author Director	Due to completion of term of two years of Mr. Javed Akhtar (DIN: 00112984) as Chairman and Author Director, Region—West of the Company.

| Director | Author Director, Region – West of the Company. | In addition to above, nominations/candidatures also are invited from Publisher Owner Members as under: Mentiber's as under as Publisher Owner Director, Region – South, as Mr. Mandar Ramesh Thakur (DIN: 05333792) has not offered himself for re-appointment as Publisher Owner Director representing Bennett, Coleman & Co. Limited (Times Music); and

for election as Publisher Owner Director, Region – West, due to resignation of Mr. Sumit Chatterjee (DIN: 02269713) as Director of the Company.

For the facility of members, the Company has emailed on 25th August, 2023 a complete set of documents consisting of format of Notice of Nomination and other statutor disclosure documents. statutory disclosure documents viz. (a) Form MBP-1 being Notice of Interest in other entities by Director and List of Relatives

Form DIR-8 being Intimation by Director; and Form DIR-2 being consent to act as Director of company

(d) Format of Profile of Candidate
The desirous members are required to furnish the above nomination notice along with other requisite documents as mentioned above on or before Sunday, 10th September, 2023 before the closure of business hours i.e. 06,00 PM along with a Security Deposit of Rs. 1 Lac by way of demand draft in favour of the Company in accordance with Section 160 of the Companies Act, 2013. The security deposit shall be refunded to the concerned member only if he secures at least 25% affirmative votes out of the total votes cast on his respective resolution for election as Director else the same shall be forfeited by the Company.

Formats of above mentioned documents can also be downloaded from the website of the Company www.iprs.org. For The Indian Performing Right Society Limited

Javed Akhtai Chairmar DIN: 00112984

Place : Mumbai Date : 28th August, 2023



#### झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA/CO/OW/2023/37172

सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई

-: सर्वसाधारण सभा घेण्यासाठीची नोटीस :-

(नियो) गुलमोहर सहकारी गृहनिर्माण संस्था, न.भू.क्र. १२ (भाग), १२/१२/ ते २७, मौजे भांडुप, ता कुर्ला, शिवाजी नगर, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०० ०७८ यांनी मा. सचिव, झोपुप्रा यांचेकडील दि ०८/०७/२०२१ रोजीच्या कायदा कलम १३(२) अन्वये संस्थेचे जुने विकासक यांची नियुक्ती रद्द करून नवीन विकासक नियुक्त करण्याबाबत झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर संस्थेचे नवीन विकासक नियक्त करण्याकरीता प्रस्ताव सहकर कक्षास सादर केलेला होता. सदर पत्राच्या अनुषंगाने मा. मख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांनी सदरची सभा घेण्याकरीता परवानगी मिळण्याकरीता टिप्पणी सादर करण्यात आलेली होती. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांनी सदर टिप्पणीस दि ०२/०८/२०२३ रोजी परवानगी दिलेली आहे. त्यानुसार मा. सहाय्क निबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपुप्रा यांनी दि. २१/०८/२०२३ रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र. १६९ नुसार योजने विकासक व वास्त्विशारद यांची निवड करण्याकरीता प्राधिकृत अधिकारी म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे.

्यानुसार योजनेचे नवीन विकासक व वास्तुविशारद यांची निवड करण्याकरीता सर्वसाधारण सभा **दिनांक** ०८/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता, स्थळ: जागृती सभागृह, शिवाजी नगर, गणेश नगर पथ, नवजीवन शाळेसमोर, भांडुप (प.), मुंबई-४०० ०७८ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर वेळेस मंजूर परिशिष्ट-२ मधील सर्व झोपडीधारकांनी मतदानासाठी उपस्थित रहावे, ही

विषय: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६९, दिनांक ३१.१२.२०१५ व सर्वसाधारण करणेसाठी संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकांची सहमती पडताळणी करणे.

(अरविंद जे. कांबळे) ठिकाण: मंबई प्राधिकत अधिकरी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, मुंबई दिनांक: २२/०८/२०२३ टिप: सर्वसाधारण सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर व प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, याची सर्व झोपडीधारकानी नोंद घ्यावी

- सदर सभेस फक्त मसुदा परिशिष्ट-२ मध्ये नमूद झोपडीधारकास प्रवेश व मतदानाचा हक्क राहील अन्य व्यक्ती/झोपडीधारकास सभेच्या हॉलमध्ये प्रवेश राहणार नाही किंवा त्यांना मतदानाचा हक्व राहणार नाही.
- सभेस नियोजित संस्थेचा मसुदा परिशिष्ट-२ मधील पात्र झोपडीधारक पती/पत्नी या दोघांपैकी एकाच व्यक्तीस उपस्थित राहता येईल. इतर नातेवाईकांना अथवा प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार
- मसुदा परिशिष्ट-२ मधील व्यक्तींनी स्वत:ची ओळख होईल अशा ओळखपत्रासह (आधा-कार्ड/निवडणूक ओळखपत्र/पॅनकार्ड इत्यादी) उपस्थित रहावे.
- संस्थेच्या पात्र सभासदांना सभागहात प्रवेश देते वेळी त्यांनी त्यांची ओळख पटवन सभेच्या उपस्थिती नोंदवहीत स्वाक्षरी करून व बायोमॅट्रीक पध्दतीने उपस्थिती नोंदविल्यानंतरचे सभागृहात प्रवेश दिला जाईल
- सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येईल सदर सभेस येताना कोविड-१९ संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशाचे पालन

(अरविंद जे. कांबळे) प्राधिकृत अधिकरी तथा) सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, मुंबई



एशियन पेंट्स लिमिटेड सीआयएन: L24220MH1945PLC004598 नोंदणीकृत कार्यालय: ६ए, शांतिनगर सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ द्रध्वनी क्र.: (०२२) ६२१८ १००० वेबसाईट: www.asianpaints.com ईमेल: investor.relations@asianpaints.com सूचना

#### गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरणाची सूचना

कंपनी अधिनियम २०१३ ('कायदा') च्या कलम १२४ सह वाचलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) २०१६ त्यानंतरच्या सुधारणा बदल केलेले ('आयईपीएफ नियम') च्या नुसार कंपनीच्या भागधारकांना ही सूचना देण्यात येत आहे.

कंपनी अधिनियमच्या कलम १२४(६) सह वाचलेल्या आयईपीएफ नियमांच्या तरतुर्दीनुसार, सलग ७ (सात) वर्षे किंवा अधिक काळ प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशा संबंधित समभाग कंपनीद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ') मध्ये स्थानांतरित करण्यात पात्र होऊ शकतात.

ज्या समभागधारकांनी सलग ७ (सात) वर्षाकरीता लाभांशाचा दावा केला नाही आहे, त्यांना त्यांच्या लाभांशाचा तपाशील देउन इतर गोष्ठींचा समावेश त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या संबंधीत भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे ऑणि आयईपीएफ ॲथोरीटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये समभागांचे स्थानांतरण टाळण्याकरिता दावा न केलेल्या लाभांशाचे दावे करण्याची संधी शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत उपलब्ध करुन दिली आहे.

आयईपीएफ नियमांच्या नियम ६ च्या अनुसार भागधारकांची नावे आणि त्यांचा फोलिओ नंबर/डिपी आयडी-क्लाईंट आयडी, ज्यांचे भाग आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंदमध्ये स्थानांतरण होण्यास पात्र आहेत, या संदर्भातील तपशीलवार माहिती व भागधारकांनी आवश्यक कृती करण्यासाठी लागणारी माहिती कंपनीच्या (<u>www.asianpaints.com</u>) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जेथे न्यायालयाचे किंवा न्यायाधिकरणाचे किंवा वैधानिक प्राधिकरणाचे समभाग आणि लाभांश देयकास प्रतिबंध करणारे विशिष्ट आदेश असल्यास किंवा डिपॉझिटरीज कायदा, १९९६ च्या तरतदीच्या अतंर्गत समभाग तारण किंवा गहाण ठेवले असल्यास कंपनी असे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार नाही.

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३ रोजी नमूद समभाग आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्या मध्ये आयईपीएफ नियमांच्या अंतर्गत विहित करण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार हस्तांतरीत करण्यात येतील. या संदर्भात कृपया नोंद घ्यावी की:

- <u>इलेक्ट्रॉनिक</u> स्वरुपात समभाग असल्यास, आयईपीएफ अधोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयईपीएफ नियमांमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार समभाग हस्तांतरीत करण्यात येतील.
- प्रत्यक्ष स्वरुपात समभाग असल्यास, नवीन समभाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयईपीएफ नियमांमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनुसार समभाग हस्तांतरीत करण्यात येतील. त्याशिवाय, असे नवीन समभाग प्रमाणपत्र जारी केल्यानंतर तूमच्या नावावर नोंदणीकृत असलेले मूळ समभाग प्रमाणपत्र रद्द झाल्याचे समजण्यात येईल आणि त्यानंतर ते कोणताही व्यवहार करण्यास अयोग्य समजण्यात येईल

नोंद घेण्यात यावी की आयईपीएफच्या नियमांनुसार आयईपीएफला हस्तांतरित केलेले, दावा न करण्यात आलेला लाभांश आणि समभाग यांच्या संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयईपीएफ अथोरिटीच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्यावर, समभागधारक, आयईपीएफ प्राधिकरणाने कार्यालयीन ज्ञापनासह वाचल्या जाणाऱ्या आयईपीएफ नियमानुसार कंपनीकडून हक्काचे पत्र प्राप्त केल्यानंतर आयईपीएफ अथोरिटीने केंद्र सरकारशी सल्ला मसलत करून वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या शल्कासह आयर्डपीएफ अथोरिटीच्या संकेतस्थळ (<u>www.iepf.gov.in</u>) वर उपलब्ध असलेल्या विहित वेब फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज करून आयईपीएफ अथोरिटीकडून लाभांशासह समभागांचा दावा करू शकतात.

कोणत्याही स्पष्टीकरणाबाबत आमच्या रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंटशी संपर्क साधावा.

### टीएसआर कन्सलटंट्स प्रायव्हेट लिमिटेड

(युनिट: एशियन पेंट्स लिमिटेड) सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३ टेलिफोन:+९१८१०८११८४८४

फॅक्सः +९१ २२ ६६५६ ८४९४ टोल फ्री नं.: १८००-२१००-१२४ (एशियन पेंट्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी खास)

ई-मेल: csg-unit@tcplindia.co.in

वेबसाईट: https://www.tcplindia.co.in

**एशियन पेंट्स लिमिटेड** करीता सही/

आर जे जयमुरुगन तिकाण : मुंबई सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी दिनांक : २८ ऑगस्ट, २०२३



#### कब्जा सूचना

क्षेत्रीय कार्यालय

देव आर्केड, समर्थ नगर, तनिष्क शोरुम जवळ, महात्मा नगर रोड, नाशिक - ४११०३८, दू: ०२५३-२३५३५५४

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.** चे प्राधिकृत अधिकारी असल्याने. सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्ट च्या कलम १३(२) अन्वये दिनांक २१.०१.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून खालील कर्जदार/गहाणदार/जामीनदार १) मे. प्रथमेश एजन्सी, प्रोप्रायटरी कंसर्न, त्याचे प्रोप्रायटर श्री. सुधाकर दत्तात्रय शिंदे, रूम क्र. १५८, भोर टाऊनशिप, अंबड सातपुर लिंक रोड, नाशिक-४२२०१० २) श्री. सुधाकर दत्तात्रय शिंदे आणि सौ. रत्ना सुधाकर शिंदे दोन्ही राहतात रो हाऊस क्र. १, सात माऊली रेसिडेन्सी, विखे पाटिल मेमोरियल शाळेजवळ, वृंदावन नगर, अंबड शिवार, नाशिक-४२२०१० यांना सदर सूचनेत नमूद २०.०१.२०२२ रोजीस रू. ६२,७९,४२५.४१ (रूपये बासष्ट लाख एकोणऐंशी हजार चारशे पंचवीस आणि एकेचाळीस पैसे मात्र) च्यासह भरणाच्या तारखेपर्यंत २१.०१.२०२२ पासून उपार्जित सांपार्श्विक दराने व्याज आणि खर्च. ची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यांत येथे वरील नमूद कर्जदार/गहाणदार/जामीनदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार/गहाणदार/जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यांत येते की, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १४ अन्वये सन्माननिय मुख्य न्यायिक दंडाधिकारी, नाशिक यांच्या द्वारे मंजूर आदेशाला अनुसरुन सहाय्यक अधिक्षक न्यायालय क्र.१, नाशिक यांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्र**त्यक्ष कब्जा** २४/०८/२०२३ रोजीस घेतला आणि तो निम्नस्वाक्षरीकार एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी यांना सुपुर्द केला.

विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार/गहाणदार/जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यांत येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लि. च्या ३१.०७.२०२३ रोजीप्रमाणे रक्रम रु. ६२,६२,६५७.४१ (रुपये बासष्ट लाख बासष्ट हजार सहाशे सत्तावन्न आणि पैसे एक्केचाळीस मात्र) अधिक ०१.०८.२०२३ पासून पुढे प्रदानाच्या दिनांकापर्यंत सांपार्श्विक दराने व्याज अधिक कायदेशीर परिव्यय/प्रभार अशा रकमेसाठी भाराअधीन

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्ट च्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

#### मिळकतीचे वर्णन

नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमधील मौजे अंबड, खुर्द तालुका आणि जिल्हा नाशिक येथे स्थित गट क्र. २१९/बी/१ मधून प्लॉट क्र. २ क्षेत्र २९०.०० चौ.मीटर्स आणि प्लॉट क्र. ३ क्षेत्र ३१०.०० चौ.मीटर्स वरील बांधकामित सत माऊली रेसिडेन्सी अशा नावाअंतर्गत रो हाऊस स्किम मधील रो हाऊस क्र. १ क्षेत्र मोजमापित ९५.७१ चौ.मीटर्स आणि प्लॉट क्षेत्र ७१.०० चौ.मीटर्स असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध

पूर्वद्वारे:- कॉलनी रोड, पश्चिमेद्वारे: ड्युप्लेक्स रो हाऊस क्र. ३, दक्षिणेद्वारे: प्लॉट क्र. आणि ६, उत्तरेद्वारे: ड्यप्लेक्स रो हाऊस क्र. २

तिकाण : नाशिक दिनांक : २४ ऑगस्ट. २०२३

सही / - नागेश एस. राणे प्राधिकृत अधिकारी व विभागीय व्यवस्थापक एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. करिता



#### PIRAMAL ENTERPRISES LIMITED

Registered Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070 Tel. No.: +91 22 3802 3000/4000 | Fax No.: +91 22 3802 3884 E-mail: complianceofficer.pel@piramal.com | Website: www.piramal.com

Corporate Identity Number ("CIN"): L24110MH1947PLC005719 Contact Person: Mr. Bipin Singh, Company Secretary

#### NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS - BUYBACK OF EQUITY SHARES

Piramal Enterprises Limited ("Company") has dispatched the Letter of Offer and Tender Form dated August 27, 2023 for Buyback to all the Eligible Shareholder(s) holding Equity Shares as on the Record Date i.e., Friday, August 25, 2023, through electronic means to those Eligible Shareholder(s) who have their e-mail ids registered with the Company/Depositories. However, in case the Company receives a request from any Eligible Shareholder(s) for a physical copy of the Letter of Offer/Tender Form, the  $Company shall \ dispatch \ the \ same \ by \ registered \ post/speed \ post/courier.$ 

The schedule of Buyback activities is as follows:				
Activity	Day and Date			
Buyback Opening Date	Thursday, August 31, 2023			
Buyback Closing Date	Wednesday, September 06, 2023			
Last date and time for receipt of	Wednesday, September 06, 2023			
required documents by the Registrar	by 5:00 p.m. (IST)			
to the Buyback				

For detailed activity schedule, please refer to the Letter of Offer

The details of buyback Entitlement is as follows.				
Category of Eligible Shareholders	Ratio of Buyback (i.e. Buyback Entitlement)*			
Reserved category for Small Shareholders	7 Equity Share for every 47 Equity Shares held on the Record Date			
General category for all other Eligible Shareholders	1 Equity Share for every 19 Equity Shares held on the Record Date			

\*For further information on Ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each Category, please refer para 19.5 on page 56 of the Letter of Offer. Eligible Shareholders can also check their entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:

- 1) Click on https://web.linkintime.co.in/Offer/Default.aspx
- Select the name of the Company 'Piramal Enterprises Limited'
- Select holding type "Physical" or "NSDL" or "CDSL" Based on the option selected above, enter your "Folio Number" or "NSDL
- DPID/Client ID" or "CDSL Client ID"
- 5) Enter the Security code and click on Submit
- The entitlement will be provided in the pre-filled 'FORM OF ACCEPTANCE-CUM **ACKNOWLEDGEMENT**

In case you have not received the Letter of Offer and Tender Form, the same is also available on the website of the Company at <a href="https://www.piramal.com/investor/piramal-">https://www.piramal.com/investor/piramal-</a> enterprises-limited/shareholder-information/buyback-2023/, the Registrar to the Buyback at www.linkintime.co.in, SEBI at www.sebi.gov.in; BSE Limited at www.bseindia.com; National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the Manager to the Buyback at  $\underline{www.jmfl.com}$ .

Capitalised terms used in this Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer.

For Piramal Enterprises Limited

Mr. Bipin Singh

Company Secretary

Place: Mumbai Date: August 28, 2023

Bandhan



### **NOTICE**

## Corrigendum to Notice dated August 27, 2023

This corrigendum is in reference to the Notice dated August 27, 2023 published in Financial Express and Navshakti on August 28, 2023 for declaration of dividend in few schemes of Bandhan Mutual Fund.

Unit holders are requested to note the 'Quantum of Dividend' shall be read as stated in the table below:

Scheme(s) Name	Plan(s)	Option(s)	Quantum of Dividend* (Rs. per Unit)
Bandhan Regular Savings Fund	Regular	IDCW	0.0571
Bandhan Regular Savings Fund	Direct	IDCW	0.0637
Bandhan Arbitrage Fund	Regular	Monthly IDCW	0.0550
Bandhan Arbitrage Fund	Direct	Monthly IDCW	0.0580
Bandhan Equity Savings Fund	Regular	Monthly IDCW	0.060
Bandhan Equity Savings Fund	Direct	Monthly IDCW	0.066
Bandhan Sterling Value Fund	Regular	IDCW	1.975
Bandhan Sterling Value Fund	Direct	IDCW	2.535

Face Value per unit is Rs. 10/-.

\* TDS and other statutory levies (if any) shall be levied on the amount received by the investor. Considering the volatile nature of markets, Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available on the Record Date in case of fall in market.

All the other details, terms and conditions of the Notice dated August 27, 2023 shall remain unchanged. **Date: August 28, 2023** 

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

#### कब्जा सूचना

ज्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड **अशी ज्ञात)** चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे

*II ( I	ti artii siig.							
अ. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदार	रोजी प्रमाणे १३(२) सूचना दिनांक/ थकीत देय (रु.)	दिनांक/वेळ आणि कब्जा प्रकार				
१	४७६०९४४००००१९३	<ol> <li>श) ओमप्रकाश रघुनाथ (शर्मा क्लिनिकचे प्रोप.)</li> <li>लोलावती ओमप्रकाश (हमीदार)</li> </ol>	२०/०६/२०२३ रु. २,६२,२६७.०० (रुपये दोन लाख बासष्ट हजार दोनशे सदुसष्ट मात्र) १८/०६/२०२३ रोजीस	दिनांक : २६.०८.२०२३ वेळ : दु. ३:१५ वा. सांकेतिक कब्जा				
	22 2			200				

**तारण मत्तेचे वर्णन :** सर्व्हें क्र. १३३, हिस्सा क्र. १ए,चाळ ३, खोली क्र. ५, टिटवाळा, जेपीसी ठाणे ४२१६०५ चे सर्व ते भाग आणि विभाग

न्याअर्थी वरील नमद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ हवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

ठिकाण : ठाणे सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : २९.०८.२०२३

#### जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि गंगुक् – ५६००७१. <u>शाखा कार्यालय</u>: दुकान क्र.४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडिस अल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०

> जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर (४) सक्षम प्राधिकरणाचे कार्यालय

महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट, १९६३ च्या कलम ५ अंतर्गत भंडारी को-ऑपरेटिव्ह बँक बिल्डिंग, २रा मजला, पी. एल. काळे गुरुजी मार्ग, दादर (प), मुंबई - ४०० ०२८.

क्र. डीडीआर-४/एमयुएम/मानीव अभिहस्तांतरण/सूचना/२४१९/२०२३. दिनांक: २४/०८/२०२३

फॉर्म X

(नियम १३(२) पहा) सक्षम प्राधिकरणासमोर, भंडारी को-ऑपरेटिव्ह बँक बिलिंडग, २रा मजला, पी.एल. काळे गुरुजी मार्ग, दादर (प), मुंबई - ४०० ०२८. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स (रेग्युलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट

ॲण्ड ट्रान्सफर ॲक्ट, १९६३ च्या कलम ११ अंतर्गत अर्ज. अर्ज क्र.२१३ सन २०२३ लक्ष्मी कमर्शिअल सेंटर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि..

जयप्रकाश नगर रोड क्र.१, पहाडी एक्सर, गोरेगाव (पू.), मुंबई-४०००६३. ...अर्जदार विरुद्ध

(१) मे.. एस. के. बिल्डर्स, १२७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई ४०००३४. आणि द्वारा सोनी वॉच कं, नालंदा शॉपिंग सेंटर, स्टेशन रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२, (२) श्रीम.शकुंतला गजानन प्रभुदेसाई,(३) श्री. अरविंद गजानन प्रभुदेसाई, (४) श्री. आनंद गजानन प्रभुदेसाई, (५) श्री. दिलीप गजानन प्रभुदेसाई, (६) श्री. रमेश गजानन प्रभुदेसाई, (७) श्री. किशोर गजानन प्रभुदेसाई, (८) श्रीम. मंदाकिनी विनायकी मेघे, (९) श्रीम. अरुणा प्रभाकर बहुतुले, (१०) श्रीम. निशा दिनकर . नाटेकर, (११) श्री. श्रीकांत अरविंद प्रभुदेसाई, (१२) श्री. बाळकृष्ण वामन प्रभुदेसाई, (१३) श्री. सुहास वामन प्रभुदेसाई, (१४) श्रीम. पुष्पा वामन प्रभुदेसाई, (१५) श्रीम. अमिता अरविंद वाकणकर, (१६) श्रीम. वृंदा यशवंत पाध्ये, (क्र. २ ते १६ मूळ मालक ज्यांनी प्रतिवादी क्र. १ यांना मिळकत विकली होती) परांजपे बिलिंडग क्र. ४, गायवाडी, गिरगाव, मुंबई-४००००४.

#### वरील नावाचे अर्जदार

(१) सूचना घ्यावी की, वरील अर्ज अर्जदारांनी प्रवर्तक/ प्रतिवादींच्या विरोधात महाराष्ट्र ओनरिशप फ्लॅट्स (रेग्युलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट ॲण्ड ट्रान्सफर ॲक्ट, १९६३ च्या कलम ११ अंतर्गत आणि प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत अर्ज दाखल केला आहे.

(२) प्रतिवादींना याद्वारे सुनावणीच्या तारखेस सक्षम प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्याच्या जोडपत्रासह अर्जाची प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे.

(३) अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्ज विचारात घेवुन वरील प्रकरणाची सुनावणी/तोंडी युक्तिवाट ११/०९/२०२३ रोजी दुपारी ०२:०० वाजता निश्चित करण्यात आला आहे

(४) जर तुम्ही उत्तर दाखल केले नाही आणि/किंवा वरील दिलेल्या तारखेला किंवा तारखांना. व्यक्तीश: किंवा रीतसर नियुक्त प्रतिनिधींद्वारे उपस्थित राहीला नाहीत तर, प्रकरणाची एकतर्फी सनावणी केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल



जिल्हा उपनिबंधकांकरिता सहकारी संस्था, मुंबई शहर ४) सक्षम प्राधिकरण, मोफा, १९६३ च्या कलम ५ अंतर्गत

सही / -



Innovations & Mobility Limited

#### वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲन्ड मोबिलिटी लिमिटेड सीआयएन : एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२

**तार्यालयः** कार्यालय क्र. ४६०४, ४६ व्या मजला, कोहिन्सू स्वचेअर, केळकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), आर. जी. गडकरी चौक जवळ, मुंबई महाराष्ट्र – ४०० ०२८, भारत कॉर्पो. ऑफिस: सर्व्हें २६/२, पुजा फार्म समोर, सर्याजीपुरा, आज्वा रोड, वडोदरा - ३९००१९, गुजरात, भारत.

ईमेलः compliance@wardwizard.in / वेबसाईटः www.wardwizard.in / दूर.ः ९७२७७५५०८३/६३५८९९९१२७ सूचना

#### वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲण्ड मोबिलिटी लिमिटेड (''कंपनी'')ची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अंतिम लाभांशच्या संदर्भात माहिती

कंपनीचे सभासदांनी नोंद घ्यावी की कंपनी अधिनियम २०१३ (''अधिनियम'') आणि तिच्या अंतर्गत बनवित्तेलें नियमांच्या लागू तरतुर्दीला अनुसरून व्हिडिओ कॉन्फ्रनिसंग (''व्हीसी'') अदर ऑडिओ व्हिजुअल मिन्स 'ओएव्हीएम'') मार्फत मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०१.०० वा. पुढे ढकलेल्या ४९ व्या वार्षिक . प्रविसाधारण (''एजीएम'') घेण्यात येईल. सभा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस रेग्यूलेशन्स, २०१५ ("**सेबी लिस्टिंग रेग्यूलेशन्स")** आणि निगम व्यवहार मंत्रालय ("**एमसीए")** द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, एमसीए सर्क्युलर क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, एमसीए सर्क्युलर क्र. ३९/२०२० दिनांक ३० डिसेंबर २०२०, एमसीए सर्क्युलर क्र १०/२०२१ दिनांक २३ जुन २०२१ आणि एमसीए सर्क्युलर क्र. २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१ आणि एमसीए सर्क्युलर क्र. ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ क्र. १०/२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सेबी सर्व्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी/एच ओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२ /६२ १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआय २०२३/४ दिनांक ५ जानेवारी२०२३ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात घेण्यात येणार आहे. सभासदांना https://www.evoting.nsdl.com. व्हीसी/ओएव्हीएस मार्फत एजीएम मध्ये भाग घेव शकता.

्र वरील सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात ४**१ व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२–२३** करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपेंटस्कडे इमेल पत्ते नोंदवलेल्या सर्व सभासदां इलेक्टॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी ई-मेल . आयडी नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधि डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे.

४१ व्या एजीएमची सदर सचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२०२३करिता वार्षिक अहवाल कंपनीर्च वेबसाईट www.wardwizard.in स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) ची वेबसाईट www.bseindia.com आणि दूरस्थ ई-मतदान, एजीएम प्रक्रियेच्या दरम्यान ई-मतदान आणि व्हिसी घेण्यासाठी नियुक्त एजन्सी नॅशनल स्टॉक डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com व सध्दा उपलब्ध करण्यात येईल.

सभासद कंपनीच्या एजीएम मध्ये भाग आणि सहभाग फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत करू शकता. कंपनीचे एजीएममध्ये भाग घेणे आणि दुरस्थ ई–मतदानमध्ये सहभाग होण्याची पद्धत किंवा सभे दरम्यान ई–मतदान मार्फ्त मतदान करण्यासाठी सचना ४१ व्या एजीएम च्या सचनेमध्ये दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सविधे मार्फत एजीएम मध्ये भाग घेणारे सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती साठीच्या हेतूने

सभासद ''इलेक्टॉनिक व्होटिंग प्लॅटफॉम'' मार्फत एनएसडीएल मार्फत एजीएम दरम्यान दरस्थ ई-मतदान मार्फत त्यांचे मत देव शकता. मतदान करण्यासाठी पात्रता ठरविणारा कट-ऑफ तारीख **मंगळवार. १९ सप्टेंबर. २०२३** आहे. दुरस्थ ई - मतदान कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. ला सुरू होणार आणि सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. ला संपेल. त्यानंतर ई- मतदान मॉड्यूल एनसडीएल दारे बंद केला जाईल.

. सभासदांनी सूचना द्यावी की, संचालक मंडळाने ०८ मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांचे सभेमध्ये वित्तिय वर्ष २०२२-२३ साठी दर्शनी मूल्य रू. १/- असलेल्या कंपनीचे प्रती समभागावर रू. ००.१० (दहा पैसे) च्या अंतिम लाभांश शिफारस केला आहे, जे एजीएम मध्ये सभासदांचे मंजुरीचे अधिन असेल. तो खालीलप्रमाणे **मंगळवार** १९ सप्टेंबर, २०२३ रोजीस सभासद रजिस्टरमध्ये नावे असलेल्या सभासदांना कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून ३० दिवसात प्रदान करण्यात येईल.

योग्य बँक तपशिल आणि अपडेट पूर्ण असलेल्या सभासदांना विविध ऑनलाईन ट्रान्सफर माध्यमामार्फत. - योग्य बँक तपशिल आणि अपडेट पूर्ण नसलेल्या सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर डिव्हिडेंट वॉरंट / चेक

/ डिमांड ड्राफ्ट / इतर इन्स्ट्रमेंटस्. . फायनान्स ॲक्ट २०२० द्वारे सुधारणेनुसार आयकर अधिनियम, १९६१ नुसार कंपनीला लाभांश प्रदान किंवा जम करतेवेळी १ एप्रिल. २०२० रोजी किंवा नंतर प्रदान किंवा वाटप झालेल्या लाभांशावर डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ''टीडीएस'') (प्रयोज्य दराने) कापने आवश्यक आहे. टीडीएस दर हे भागधारकांची श्रेणी आणि निवासी स्थिती आणि सादर केलेल्या दस्तावेजावर बदलते अवलंबून आहेत; त्यानुसार वरील लाभांश हा प्रयोज्य नुसार क कापल्यावर प्रदान करण्यात येईल. सभासद कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी किंव पूर्वी कंपनीच्या आरटीएकडे आवश्यक दस्तावेज सादर करु शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी घेण्यात येणारा आगामी ४१ व्या वार्षिक सभा (''एजीएम'') च्या कारणास्तव कंपनीची सभासदांचे नोंद घेण्यासाठी आणि कंपनीची ४१ व्या एजीएम मध्ये, भागधारकांद्वारे जर घोषित केल्यास, अंतिम लाभाशाच्या प्रदानासाठी **मंगळवार**, १९ सप्टेंबर २०२३ पासून मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समावेशी) बंद राहिल. भागधारकांना दिनांक २८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या ४१ व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या टिपा आणि

एजीएममध्ये हजर राहण्याचा तपशिल, माहिती, दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएम प्रक्रियेच्या दरम्यान ईः . मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वरील नमुद सर्क्युलर्सनुसार कंपनी भागधारकांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणार नाही. भागधारकांना वार्षिक अहवाल फत्त

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२३

यनीकडे नोंदणीकृत ई–मेल मार्फत प्राप्त होईल मंडळाच्या आदेशाद्वा वार्डविझार्ड इनोव्हेशन्स ॲण्ड मोबिलिटी लिमिटेड करित

सही/ जया अशोक भारद्वाज Place: Mumbai कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी Date: August 28, 2023

ADITYA BIRLA CAPITAL

प्रोटेक्टिंग इन्व्हेस्टिंग फायनान्सिंग ॲडव्हायझिंग

नोंदणीकृत कार्यालय :-इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६ शाखा कार्यालय - आर-टेक पार्क, १०वा मजला, निरलॉन कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३.

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) जोडपत्र IV (सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ८(१) पहा)

निम्नस्वाक्षरीकारांनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड, चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रु. १,०४,५७,७८६/-(रुपये एक कोटी चार लाख सत्तावन्न हजार सातशे शह्याऐंशी मात्र) थकीत मार्गे (उपर्जित विलंब प्रभारासह)आणि १५.११.२०२१ पर्यंत व्याज ही सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार म्हणजेच मे. ग्लोबल यार्न्स प्राव्हेट लिमिटेड, श्री. नरेश भाई संकल चंदा जी रावल, श्री तलासराम मेघवाल, सौ अनामिका भरत पंड्या यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये ०६/१२/२०२१ रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

सह-कर्जदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा हा त्याला/ तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन २६ **ऑगस्ट, २०२३** रोजी घेतला. विशेषत: कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदरह मिळकतीसह देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीसह केलेला

कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, कर्जदार/

विलंब प्रभारासह) आणि १५.११.२०२१ पर्यंत व्याजाच्या भाराअधीन राहील. कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे

कोणताही व्यवहार हा आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडच्या रु. १,०४,५७,७८६/-

(रुपये एक कोटी चार लाख सत्तावन्न हजार सातशे शह्याऐंशी मात्र) थकीत मार्गे (उपर्जित

स्थावर मिळकतीचे वर्णन युनीट क्र. ४०८, ४था मजला, घनश्याम एन्क्लेव्ह को ऑपरेटिव्ह सोसायटी लि, न्यू लिंक रोड,

कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७ ठिकाण : मुंबई

दिनांक: २६/०८/२०२३

प्राधिकृत अधिकारी (आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड)

# **nsb State Bank of India**

एसएआरबी, ठाणे (११६९७):- १ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड क्र. २२. वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) ४००६०४

#### इंमेल आयडी : sbi.11697@sbi.co.in, लॅन्डलाईन क्र. (कार्यालय): ०२२-२५८०६८६३ स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत बँकेस प्रभारीत स्थावर मालमत्तेवर विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णनित

स्थावर मालमत्ता जी तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत असून जिचा **सांकेतिक कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आला असून ती ''जे आहे जेथे आहे'', 'जे आहे जसे आहे'' व ''जे काही आहे' या तत्त्वावर व खालील अटी व शर्तींवर १५.०९.२०२३ रोजी विकली जाईल

	मालमत्ता अनुक्र.	ılık	<b>।</b> कृत आधकाऱ्याच नाव	માલા. ભ્રા.	
	8	7	चंद्रकुमार डी कांबळे	७८७५५५१५६६	
	कर्जदाराचे नाव		मालमत्ता विकल्या जाणाऱ्या वसुलीसाठी		
		थकबाकी देय			
	सौ. नेहा विजय गोरे आणि		र्स. २,०९,३३,८२०.००	+ १६.०३.२०१८ रोजीपा	सूनचे
श्री. विशाल सुभाष धवन		व्याज+प्रभार मागणी र	यूचना दिनां <mark>क: १</mark> ९.०१.२	073	
_					

मिळकत क्र. १: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई ४०० ०८८ च्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा मध्ये तालूका कुर्ला गाव बोरला येथे सीटीएस क्र. २७६, २७६/१ ते २७६/१६, २७७, २७७/१ ते २७७/६ आणि २८२ येथे स्थित त्रिधात् ओम नावे द्वारे नवीन इमारत चा डी विंग मध्ये ५ वा मजला, फ्लॅट क्र. ५१०, समाविष्ट २ (दोन) बेडरूम्स, ड्रॉविंग रुम (हॉल) आणि किचन मोज. ७७.३८ चौ.मीटर्स समतुल्य ८३२.९२ चौ.फू. (रेरा चटई क्षेत्र) ७७.३६ चौ.मीटटर्स समतुल्य ८३२.७० चौ.फू. (डीसीआर चटई क्षेत्र) सह बाक्लनी मोज. ३.७५ चौ.मीटर्सचे बाल्कनी समतुल्य ४०.३७ चौ.फू. चे अनन्य वापर आणि उपभोग आणि १(एक) कार पार्किंग सुविधा, नेहा विजय गोरे यांच्या नावे. कब्जाचा प्रकार:

सांकेतिक राखीव किंमत: रु. २,३९,००,०००.०० इएमडी: रु. २३,९०,०००.००

इसारा अनामत रक्कम (इअर): राखीव किंमतीच्या १०%,

बोली वाढविण्यातची स्क्कमः रु. १,००,०००/-सहभागाचे पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.च्या सादरीकरणाची शेवटची तारिख आणि वेळ: १४.०९.२०२३ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत

**ई-लिलावाची तारीख व वेळ : दिनांक :** १५.०९.२०२३ वेळ : दु. १.०० ते दु. ३.०० यासह प्रत्येकी ० मिनिटांच्या अमर्याद वाढीसह

मिळकतींच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ: ०८.०९.२०२३ स. ११.०० ते दु. १.०० संपर्क = श्री. चंद्रकुमार डी कांबळे- (मोबा.क्र. ७८७५५५१५६६) आणि श्री. अवधृत लेले : (मोबा क्र. ९९७०८९४९७२)

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया, स्टेट बँक ऑफ इंडिया तारण धनकोंच्या वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionh

२. https://www.sbi.co.in याचा संदर्भ घ्यावा.

दिनांक : २४.०८.२०२३

ठिकाण : ठाणे

सही / -चंद्रकुमार डी कांबळे प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

# **NIKHIL ADHESIVES LIMITED**

(CIN: L51900MH1986PLC041062) Registered Office: 902, 9th Floor, A-Wing, Kaledonia HDIL Building, Sahar Road, Opp. D-Mart, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Tel. No. 022-26836564/58/59/9320435588 Email: investors@nikhiladhesives.com Website: www.nikhiladhesives.com

NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE AND INFORMATION ON E-VOTING NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the Members of

Nikhil Adhesives Limited (the Company) will be held on Thursday, 21st September, 2023 at 12:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OVAM) to transact the business as set out in the Notice dated August 28, 2023 in compliance with the Companies Act, 2013 read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI, from time to time. In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the electronic copies of the

Notice of the AGM and Annual Report for the financial year 2022-23 has been sent to all the Members whose email IDs are registered with the Depository Participant/Company. The Annual Report and Notice of the 37th AGM are available on the Company's website e www.nikhiladhesives.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com as well as on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com. Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and

Share Transfer Books of the Company will be closed from 15th September, 2023 to 21st

September, 2023 (inclusive both days) for the purpose of the 37th AGM. E-voting: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014(as amended, and the provisions of Regulation 44 of the SEBI (LODR), Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice by electronic means. The details

regarding the remote e-voting facility is provided below:

Cut-off date for determining the Members entitled to vote	Thursday, 14th September, 2023	
Commencement of remote e-voting period	Monday, 18th September, 2023 at 9.00 a.m.	
End of remote e-voting period	Wednesday, 20th September, 2023 at 5.00 p.m.	

time. Members whose name are recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, 14th September, 2023 shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through e-voting during the AGM. The Company has also fixed Thursday, 14th September, 2023 as the "record date" for the

The remote e-voting will be disabled by NSDL after 5.00 P.M. on Wednesday, 20th

September, 2023 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and

purpose of determining entitlement of Shareholders for payment of final dividend for the financial year 2022-23. The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the 37th AGM may attend the AGM

through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes a member after the completion of dispatch of the Notice by email and who hold shares as on the cut-off date i.e Thursday, 14th September, 2023 may request for the login ID and password at mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting their vote.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in to receive copies of the Annual Report for the FY 2022-23 along with the Notice of 37th AGM. The manner of e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 37th AGM.

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit the documents with their Depository Participants, in case of shares in demat form and in case of physical shares with the Company or RTA by sending relevant documents by email to investors@nikhiladhesives.com or rnt.helpdesk@linkintime.co.in on or before 08.09.2023.

In case of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Ms. Pallavi Mhatre, NSDL email id: evoitng@nsdl.com or call on toll free no: 18001020990 and 1800224430 or may write to the Company Secretary at the email id nvestors@nikhiladhesives.com

For Nikhil Adhesives Limited

Mr. Umesh J. Sanghavi Chairman and Managing Directo

पवईच्या तलाठी परीक्षा

केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ



# उद्धव ठाकरेंचे रोज अधःपतन!

बावनकुळे यांची टीका

**। मुंबई** : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलून शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांची उरलेली उंची कमी करीत आहेत. त्यांचे रोज अधःपतन होत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेत आदर आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे जेवढी टीका करतील तेवढी त्यांची उंची वाढत जाईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, फडणवीस यांनी इतिहासात नोंद होईल असा महाराष्ट्राचा सक्षम मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी नवी उंची गाठली आहे. उद्धव ठाकरे यांनाही ती संधी मिळाली होती, परंतु ते त्यांची बरोबरी करू शकले नाहीत. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे

ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते

जिजाभाऊ शेलार यांचे निधन

**। पुणे** : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेढार



यांना भावासारखे सांभाळले, याचा मी साक्षीदार आहे. सरकार व पद गेल्यामुळे त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे ठाकरे बावचळलेल्या व उद्ध्वस्त मनःस्थितीत आलेले आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी, असे आम्हाला वाटते. परंतु तुम्ही मर्यादा ओलांडली तर त्याचे पडसाद उमटतील, भाजपलाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला.

#### अजितदादा शरद पवाराचे मतपरिवर्तन करणार!

शरद पवार काहीही बोलले असतील त्यांच्या ज्या आजच्या भावना आहेत, पण पवार कुटुंब आतापर्यंत एकत्र राहिलेले आहे . त्यामुळे आज ना उद्या त्यांचे मनपरिवर्तन नक्की होईल.

#### घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळेल

ज्या पक्षाचे खासदार, आमदार जास्त, पक्ष त्याचाच असा नियम आहे निवडणूक आयोग नियमानुसारच काम करेल. ज्याकडे आमदार, खासदार जास्त पक्ष त्याचाच असतो . अजित पवार गटाकडे जास्त आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळेल. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे त्याचे काही पुरावे असतील . त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असेल. मात्र निवडणुक आयोग योग्य तो निर्णय घेईल, असे बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले.

अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवार टाळू शकणार नाहीत. अजित पवार यांच्या भूमिके सोबत शरद पवार येतील, असा विश्वास आहे, असेही

# फडणवीसांवरील टीका सहन करणार नाही!

### प्रवीण दरेकरांचा उद्धव टाकरेंना इशारा

**। मुंबई** : मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भाजपचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील, असा इशारा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिला

प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. ते म्हणाले, हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी अत्यंत असभ्य भाषेत फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. तुम्ही आरामासाठी परदेशात गेला होता. कोविड काळात भ्रष्टाचाराने कलंकित झालेल्या ठाकरेंना निष्कलंक



फडणवीसांवर टीका करण्याचा हक्क नाही. सत्ता हातून गेल्याच्या वैफल्यातून भ्रमिष्ट झालेले ठाकरे बाष्फळ आरोप करत आहेत. ठाकरेंना राज्य आणि देशाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री असताना ते केवळ घरच्यांच्या विकासात रममाण होते. केंद्राच्या लोकहितार्थ योजना कठल्या हेदेखील माहिती नसणारे ठाकरे, 'उचलली जीभ लावली टाळ्याला' या उक्तीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. कोणत्याही कोट्या आणि टीका न करता ठाकरे यांनी सलग एक तास केवळ विकासावर बोलून दाखवावे, असे आव्हानही दरेकर यांनी दिले.



सध्या तलाठी परीक्षा राज्यभर सुरू आहेत. मुंबईतील पवई येथील आय ऑन डिजिटल झोन ओरम आयटी पार्क सेंटरवर सोमवारी सकाळी परीक्षार्थी तलाठी भरती परीक्षा देण्यासाठी सकाळी दाखल झाले. सकाळी ९ वाजता तलाठी पदाची परीक्षा होणार होती. यासाठी १५ मिनिटे आधीच विद्यार्थ्यांना

दिवस आधी प्रशासनाने बदलून दिले. ते इतके आतमध्ये असून येथे मोठी वाहतूक कोंडीही असते. याचा फटका आम्हाला बसला असून आमची पुन्हा परीक्षा व्हावी. आमचे वर्ष वाया जाईल याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी परीक्षार्थिंनी केली आहे.



## 🏭 ठाणे महानगरपालिका, ठाणे

सा.बां.विभाग निविदा सुचना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात "डंपिंग ग्राउंडवरील दुर्गंधीवर उपाययोजना" या लेखाशीर्षका अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या भंडारली येथील कचरा प्रकल्प येथे स्वच्छता गृह बांधणे व पिण्याच्या पाण्याची सोय करणेचे कामी ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. ज्या कंत्राटदारांविरुध्द शासकीय/ निमशासकीय/ सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिस्तभंगाचे कार्यवाहिच्या अनुषंगाने नोंदणीपत्र रद्द करण्याची कार्यवाही केली / सुरु आहे, अशा कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. निविदा सुचना ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ वर दि २९.०८.२०२३ ते दि. ०५.०९.२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकेचे संकेतस्थळ येथे https:://mahatenders.gov.in दि.०५. ०९.२०२३ रोजी पर्यंत सायं. १६: ०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. निविदा दि. ०६.०९.२०२३ सायं. १६.०० वाजता निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी

समक्ष उघडण्यात येतील. ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी/५९३/२०२३-२४ दि.२८.०८.२०२३

कार्यकारी अभियंता ठाणेमहानगरपालिका,ठाणे

Pls visit our oficial web-site

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत तुमच्या घरी, आता मतदार यादीत दुरूस्ती करुन घेणं ही आपली जबाबदारी.. !

asianpaints

एशियन पेंट्स लिमिटेड सीआयएन: L24220MH1945PLC004598 **नोंदणीकृत कार्यालय :** ६ए, शांतिनगर **दूरध्वनी क्र.:** (०२२) ६२१८ १००० वेबसाईट: <u>www.asianpaints.com</u>

ईमेल: investor.relations@asianpaints.com सूचना

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये इक्विटी शेअर्सच्या हस्तांतरणाची सूचना

कंपनी अधिनियम २०१३ ('कायदा') च्या कलम १२४ सह वाचलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) २०१६ त्यानंतरच्या सुधारणा बदल केलेले ('आयईपीएफ नियम') च्या नुसार कंपनीच्या भागधारकांना ही सूचना देण्यात येत आहे.

कंपनी अधिनियमच्या कलम १२४(६) सह वाचलेल्या आयईपीएफ नियमांच्या तरतुदींनुसार, सलग ७ (सात) वर्षे किंवा अधिक काळ प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभांशा संबंधित समभाग कंपनीद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ('आयईपीएफ') मध्ये स्थानांतरित करण्यांत पात्र होऊ शकतात.

ज्या समभागधारकांनी सलग ७ (सात) वर्षाकरीता लाभांशाचा दावा केला नाही आहे. त्यांना त्यांच्या लाभांशाचा तपाशील देउन इतर गोष्ठींचा समावेश त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या संबंधीत भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे ऑणि आयर्डपीएफ ॲथोरीटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये समभागांचे स्थानांतरण टाळण्यांकरित दावा न केलेल्या लाभांशाचे दावे करण्याची संधी शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत उपलब्ध करुन दिली आहे.

आयईपीएफ नियमांच्या नियम ६ च्या अनुसार भागधारकांची नावे आणि त्यांचा फोलिओ नंबर/डिपी आयडी-क्लाईंट आयडी, ज्यांचे भाग आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण होण्यास पात्र आहेत, या संदर्भातील तपशीलवार माहिती व भागधारकांनी आवश्यक कृती करण्यासाठी लागणारी माहिती कंपनीच्या (<u>www.asianpaints.com</u>) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जेथे न्यायालयाचे किंवा न्यायाधिकरणाचे किंवा वैधानिक प्राधिकरणाचे समभाग आणि लाभांश देयकास प्रतिबंध करणारे विशिष्ट आदेश असल्यास किंवा डिपॉझिटरीज कायदा १९९६ च्या तरतदीच्या अतंर्गत समभाग तारण किंवा गहाण तेवले असल्यास कंपनी असे समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार नाही

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३ रोजी नमूद समभाग आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्या मध्ये आयईपीएफ नियमांच्या अंतर्गत विहित करण्यात आलेल्या प्रक्रिये अनुसार

हस्तांतरीत करण्यात येतील. या संदर्भात कृपया नोंद घ्यावी की: इलेक्ट्रॉनिक स्वरुपात समभाग असल्यास, आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयईपीएफ नियमांमध्ये देण्यात

आलेल्या प्रक्रिये अनुसार समभाग हस्तांतरीत करण्यात येतील.

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग असल्यास, नवीन समभाग प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयईपीएफ अथोरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये अधिक कोणतीही सूचना दिल्याशिवाय आयर्डपीएफ नियमांमध्ये देण्यात आलेल्या प्रक्रियेच्या अनसार समेभाग हस्तांतरीत करण्यात येतील. त्याशिवाय. असे नवीन समभाग प्रमाणपत्र जारी केल्यानंतर तमच्या नावावर नोंदणीकत असलेले मळ समभाग प्रमाणपत्र रह झाल्याचे समजण्यात

. येईल आणि त्यानंतर ते कोणताही व्यवहार करण्यास अयोग्य समजण्यात येईल. नोंद्र घेण्यात यावी की आयर्डपीएफच्या नियमांनसार आयर्डपीएफला हस्तांतरित केलेले दावा न करण्यात आलेला लाभांश आणि समभाग यांच्या संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताई दावा केला जाणार नाही. आयईपीएफ अथोरिटीच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केल्यावर, समभागधारक, आयईपीएफ प्राधिकरणाने कार्यालयीन ज्ञापनासह वाचल्या जाणाऱ्य आयईपीएफ नियमानुसार कंपनीकडून हक्काचे पत्र प्राप्त केल्यानंतर आयईपीएफ अथोरिटीने केंद्र सरकारशी सल्ला मसलत करून वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या शुल्कासह आयईपीएफ अथोरिटीच्या संकेतस्थळ (<u>www.iepf.gov.in</u>) वर उपलब्ध असलेल्या विहित वेब फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज करून आयईपीएफ अथोरिटीकडून लाभांशासह समभागांचा दावा करू शकतात.

कोणत्याही स्पष्टीकरणाबाबत आमच्या रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंटशी संपर्क साधावा.

टीएसआर कन्सलटंट्स प्रायव्हेट लिमिटेड

(युनिट: एशियन पेंट्स लिमिटेड) सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग,

टेलिफोन:+९१ ८१० ८११ ८४८४

विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३

वेबसाईटः <u>https://www.tcplindia.co.in</u>

फॅक्सः +९१ २२ ६६५६ ८४९४ टोल फ्री नं.: १८००-२१००-१२४ (एशियन पेंट्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी खास) ई-मेल: <u>csg-unit@tcplindia.co.in</u>

एशियन पेंट्स लिमिटेड करीता

आर जे जयमुरुगन दिनांक : २८ ऑगस्ट, २०२३ सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी

# राजकोय पक्षातील फूट हा न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय मूट

# उच्च न्यायालयात

येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नाट्यअभिनेते जिजाभाऊ नामदेव शेलार (७९) यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजता राहत्या घरी आकस्मिक निधन झाले.



गायमुखवाडी येथे राहणारे जिजाभाऊदादा त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी एक सर्वमान्य व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली. जिजाभाऊदादा यांनी गावपातळीवर अनेक नाटकांमधून अभिनय साकारला होता. सर्वांशी आपुलकीने बोलणाऱ्या, वागणाऱ्या जिजाभाऊदादा यांनी लोकांच्या जीवनात मार्गदर्शक म्हणूनही स्थान मिळवले होते. त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी, तीन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, ६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता संगमेश्वर मंदिर येथे होणार आहे.

**। मुंबई** : दिव्यांगजन प्रवाशांना चांगल्य

सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पुढाकार

घेतला आहे. रेल्वे प्रवासावेळी दृष्टिहीन प्रवाशांना

येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत आरपीएफ

कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या कुशलतेने कशा

हाताळायच्या आणि त्यांचे निराकरण कसे

करावे याबद्दल जागरूक करण्यात येत आहे.

यासाठी मध्य रेल्वे पोलीस प्रशासनाने झेवियर्स

रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड संस्थेला

उपक्रमात सहभागी केले आहे. नुकतेच या

संस्थेद्वारे कर्मचाऱ्यांना संवादात्मक पद्धतीने

प्रशिक्षित करण्यासाठी अभ्यास-सराव आयोजित

प्रवासी प्रवास करतात. यामध्ये दिव्यांग प्रवाशांचे

प्रमाणही अधिक आहे. प्रवासात या प्रवाशांना

अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रतिदिन कोट्यवधी

जनहित याचिका दाखल

■ मुंबई : राजकीय पुढाऱ्यांनी मूळ विचारधारांना तिलांजली वाहत निव्वळ सत्तेच्या हव्यासापोटी मूळ पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षांत विलीन होणे, हा सध्याच्या राजकीय संस्कृतीचा भाग बनला असून हा एकप्रकारे मतदारांचा मोठा विश्वासघात आहे. असा दावा करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च

आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकेसंबंधी काही आक्षेप असतील, तर त्यात दुरुस्ती करा, अशी सूचना याचिकाकर्त्यांना केली.

राज्यातील काही आमदार, खासदार मुळ पक्षाच्या विचारधारांना तिलांजली वाहत सत्तेसाठी वेगळा गट स्थापन करतात आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याचे प्रकार वाढत आहेत. सध्या हा प्रकार राजकीय संस्कृतीचा भाग बनत चालला असल्याने मूळ राजकीय पक्षातील तूट आणि विलीनीकरणाला संरक्षण देणारा राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचितील चौथा परिच्छेद रद्द करण्यात यावा, तसेच सत्तेसाठी मूळ राजकीय पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना घटनात्मक पदांवर मनाई करण्यात यावी, अशी मागणी जनहित याचिका वनशक्ती स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक-विश्वस्त मीनाक्षी मेनन यांच्या वतीने ॲड.एकनाथ ढोकळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ज्येष्ठ वकील ॲड. अहमद अब्दी यांनी याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून देताना याचिकेतील प्रमुख मुद्यांकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. मात्र याचिकेला अद्याप क्रमांक दिला गेला नसल्याने खंडपीठाने याचिकेसंबंधी काही आक्षेप आहेत का, हे रजिस्ट्रींकडून एकदा तपासून घ्या, जर काही आक्षेप असतील. तर त्यात दुरुस्ती करून नव्याने याचिका दाखल करा, अशी सूचना याचिकाकर्त्यांना केली

्डॉ.कोळपे नॉलेज सिटी

डॉ.कोळपे कॉलेज ऑफ फार्मसी

**ADMISSION OPEN** 

CODE

5460

**D.Pharmacy** 

(डी.फार्मसी)

कालावधी २ वर्षे

प्रवेशासाठी पात्रता

•G.N.M.- कालावधी ३ वर्षे

ठाणे महानगरपालिका, ठाणे

## यंदा रक्षाबंधनाचा दिवसभर मुहूत ! **ा ठाणे** : रक्षाबंधन सणाला भावाला वाईट होईल, असा मेसेज व्हायरल

दिवसभरात कधीही राखी बांधली तरी

चालेल, अशी माहिती ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली रक्षाबंधनच्या दिवशी,

बुधवार, ३० ऑगस्टला सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. भद्राकालात राखी बांधली तर होत आहे. त्यात काहीही तथ्य नाही.

महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात

कधीही राखी बांधली तरी चालेल, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यानी सांगितले.

कोठारी आणि कृष्णा यांच्याकडन प्रशिक्षण दिले

जात आहे. विशेष म्हणजे केतन कोठारी जे स्वतः

दृष्टिहीन आहेत. दरम्यान, मुंबई विभाग आणि

झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड

यांच्या या सहयोगी प्रयत्नाचा उद्देश दिव्यांगजन

प्रवाशांच्या गरजांबद्दल जागरूकता निर्माण

करणे, हा आहे. विशेषतः दृष्टिहीन व्यक्तींवर

लक्ष केंद्रित करणे, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची

समज आणि प्रतिसाद सुधारून, दिव्यांगजन

प्रवाशांचा एकूण प्रवास अनुभव चांगला होईल,

असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

B.Pharmacy (बी.फार्मसी) (MH-CET-आवश्यक) कॉलेज ऑफ नर्सिंग

B.Sc. (Nursing) दृष्टिहोन प्रवाशांना रेल्वे पोलिसांचा मिळणार आधार!

·A.N.M.- कालावधी २ वर्षे कॉलेज कोड 09159

(नर्सिंग MH-CET-आवश्यक)

इ.१२ वी. पास SC,ST,NT,QBC,EBC वेद्यार्थ्यांना स्कॉलरशीप सुविधा उपलब् – संपर्क –

डॉ.धनंजय कोळपे । डॉ.प्रकाश कोळपे । डॉ.सागर कोळपे । रविंद्र जोशी 9960394648 | 9860641886 | 9860906330 | 8600851999 कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर

# 进 ठाणे महानगरपालिका, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग निविदा सूचना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात "रस्ते दरुस्ती (सन २०२३-२४)" या नेखाशीर्षका अंतर्गत दिवा प्रभाग समिती मधील रस्त्यांची मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करणेचे कामी ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. ज्या कंत्राटदारांविरुध्द शासकीय/ निमशासकीय/ सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिस्तभंगाचे कार्यवाहिच्या अनुषंगाने नोंदणीपत्र रद्द करण्याची कार्यवाही केली / सुरु आहे, अशा कंत्राटदारांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. निविदा सुचना ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ वर दि २९.०८.२०२३ ते दि. ०५.०९.२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकेचे संकेतस्थळ येथे https:://mahatenders.gov.in दि.०५.०९.२०२३ रोजी पर्यंत सायं. १६: ०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. निविदा दि. ०६.०९.२०२३ सायं. १६.०० वाजता निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील.

ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-दि प्र.स/५९२/२०२३-२४ सही/-दि:२८.०८.२०२३ कार्यकारी अभियंता

Pls visit our oficial web-site www.thanecity.gov.in

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत तुमच्या घरी, आता मतदार यादीत दुरूस्ती करुन घेणं ही आपली जबाबदारी.. !

# 🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग निविदा सुचना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील "पुतळ्यांची निगा व देखभाल (२०२३-२४)" या लेखाशिर्षका अंतर्गत नौपाडा-कोपरी समिती अतंर्गत पुतळ्यांची रंगरंगोटी व आवश्यक दुरुस्तीची कामे करणे या १ कामाकरीता नोंदणीकृत ठेकेदारांकडून ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. ज्या निविदाकारांवर शासकीय, निमशासकीय, सार्व. उपक्रम, स्थानिक संस्था महानगरपालिका ई.मार्फत नोंदणी रद्द करणेबाबत/काळ्या यादीत टाकणेबाबत कार्यवाही करणेत आली आहे अथवा प्रस्तावित आहे अशा निविदाकारांना निविदा भरता येणार नाही. निविदा सुचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ https:://mahatenders.gov.in वर दि.२९.०८.२०२३ ते दि.११. ०९.२०२३ पर्यंत उपलब्ध असून निविदा महापालिकेच्या सदर संकेतस्थळा वर दि.११.०९.२०२३ रोजी दुपारी १६.०० वाजे पर्यंत स्विकारण्यात येतील. सदरच्या निविदा दि.१३.०९.२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० वाजता निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष उघडण्यात येतील

ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-नौ- को/५८७/२०२३-२४ सही/-दि.२८.०८.२०२३ कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका,ठाणे Pls visit our oficial web-site

www.thanecity.gov.in मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत तुमच्या घरी, आता मतदार यादीत दुरूस्ती करुन घेणं ही आपली जबाबदारी.. !

# लक्षात घेत दिव्यांग-दृष्टिहीन प्रवाशांना मदतीचा हात देण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून

# पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- ४११०१८

कमर्शियल डिपार्टमेंट, मुंबई विभाग, मध्य रेल्वेने

संवेदनशीलता प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी

झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली

चॅलेंज्डसोबत भागीदारी केली आहे. झेवियर्स

रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड संस्थेद्वारे

टीसी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना दृष्टिहीन

प्रवाशांना प्रभावीपणे आणि सहानुभृतीपूर्वक मदत

करण्यासाठी परस्परसंवादी प्रशिक्षण देण्यात येत

आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे

हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेद्वारे केतन

आरोग्य मुख्य कार्यालय **E** – Tendering

निविदा नोटीस क्रमांक - ३/२०२३-२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा अंतर्गत ''अ'' क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्ते, गटर्स यांची दैनंदिन साफसफाई करणे या कामासाठी कामगार नेमावयाचे आहेत. त्यासाठी निविदा मागविणेत येत असुन निविदेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे

अ. क्र.	क्षेत्रीय कार्यालय	निविदा अंदाजपत्रकीय र.रु.	बयाणा र.रु. (१%)	अनामत र.रु. (५%)	फॉर्म फी र.रु. व जी.एस. टी. सह (परत न मिळणारी रक्कम )	कामाचा कालावधी
9	"अ"	२३,३०,७७,७२९/-	२३,३०,७८०/-	१,१६,५३,८९०/-	88८००/-	३ वर्ष

	नेविदेचे वेळापत्रक
ई निविदा उपलब्ध कालावधी	दि. २९/०८/२०२३ ते १२/०९/२०२३
निविदा भरण्याची अंतीम दिनांक व वेळ	दि. १२/०९/२०२३ दु. ३.०० वाजेपर्यंत
निविदा पूर्व बैठक दिनांक व वेळ	दि. ०४/०९/२०२३ दु. १२ वाजता
निविदा उघडणेचा दिनांक	दि. १४/०९/२०२३

कोणतेही कारण न देता निविदा पूर्णतः किंवा अंशतः मंजूर अथवा नामंजूर करणेचा अधिकार मा. आयुक्त यांनी स्वतः कडे राखून ठेवला आहे. निविदा संचाची विक्री https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ई-निविदा सूचनेत नमूद केलेल्या तारखेनुसार सुरू राहील सविस्तर निविदा व निविदा बाबतची इतर माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://mahatenders.gov.in

सदरची ई-निविदा प्रणाली वापराबाबत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास NIC यांच्याकडील ईमेल supporteproc@nic. in अथवा Help Desk Number-0120-4200462, 0120-4001002, 0120-4001005, 0120- 6277787 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

जाहीरात क्रमांक – २६० क्र.आमुका/९/कावि/८८ /२०२३ दि. २५/०८/२०२३

आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी ४११ ०१८





